

YAMINI INVESTMENTS COMPANY LTD.

(CIN: L67120MH1983PLC029133)

Regd. Off.: E-210, CRYSTAL PLAZA, OPP. INFINITY MALL, NEW LINK ROAD, ANDHERI (W), MUMBAI- 400 053
Tel.: 022-40164455; E-mail ID: yaminiinvestments.com; Website: www.yaminiinvestments.com

Date: 09th September, 2021

To, The Bombay Stock Exchange, Department of Corporate Services, Floor 25, P J Tower, Dalal Street, Mumbai- 400 001

Dear Sir/Madam,

Subject: Submission of Newspaper Clipping of Notice of 38TH Annual General Meeting, Remote E-Voting and Book Closure.

Script Code: 511012

We are submitting herewith the Newspaper clipping under Regulation 47(1) (d) of SEBI (LODR) Regulation, 2015 extract of **Notice of 38**TH **Annual General Meeting, Remote E-Voting and Book Closure**, has published in "Pratahkal" (Marathi) and "Financial Express" (English) on before & after dispatch of notice.

Please take the same on your record and acknowledge the receipt of the same.

Thanking You.

Yours Faithfully,

For Yamini Investments Company Limited

Alkesh Patidar Company Secretary

ACS-50704

Encl: As above

18

VALIANT COMMUNICATIONS LTD. CIN: L74899DL1993PLC056652 Regd. Office: 71/1, Shivaji Marg, New Delhi-110015 Phone: +91-11-25928415. Fax: +91-11-25434300

E-mail: investors@valiantcom.com Web: www.valiantcom.com

NOTICE OF THE ANNUAL GENERAL MEETING NOTICE IS nereby given that the 28" Annual General Meeting ("AGM") of the Members Valiant Communications Limited ('Company') will be held on Thursday, 30th Septembe 2021 at 09:30 a.m. (IST) through Video Conferencing ('VC')/Other Audio Video Means ('OAVM') without the physical presence of the Members at the meeting, in accordance with the applicable provisions of the Companies Act, 2013, Rules and applicable Circulars issued by statutory authorities. The Register of Members and the Share Transfer Books will remain closed from Friday, Sept. 24th 2021 to Thursday, Sept. 30th 2021 (both days inclusive) for the purpose of AGM. In compliance with applicable Circulars, the Notice of the ÁGM along with the Annual Report has been sent by email to all the members whose email ids are registered with the Company/ Depository Participants (DPs). The emailing of Notice of AGM to all members has been completed on Sept. 2nd 2021. The requirements of sending the physical copy of the Notice of the AGM and Annual Report to the Members have been dispensed with in accordance with the applicable Circulars. The members attending the AGM through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act.

The Company is providing the remote e-Voting facility before the AGM and e-Voting facility at the AGM to its members to exercise their right to vote on all the resolutions proposed to be transacted at the AGM by electronic means and the facility being provided by Link Intime India Private Limited (LIIPL). Facility for e-Voting at the AGM will be made available to those Members who present in the AGM through VC/OAVM facility and have not cast their vote on the Resolutions through remote e-Voting. The Members who have cast their vote by remote e-Voting prior to the AGM may also attend/ participate in the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their vote again. Detailed process of remote e-Voting, joining the AGM through VC/OAVM and e-Voting at the AGM by the members, has been provided in the Notice of the AGM. All the Members are informed that: 1. The businesses as set forth in the Notice of the 28th AGM will be transacted through voting by electronic means in the form of e-Votina.

2. The remote e-Voting shall commence on Monday, Sept. 27th 2021 (10:00 a.m. IST) and ends on Wednesday, Sept. 29th 2021 (05:00 p. m. IST). The remote e-Voting facility shall be disabled by LIIPL thereafter and once the vote on a resolution is cast by a member, the member shall not be allowed to change it subsequently.

 Any person whose name is recorded in the register of members as on the cut-off date, i.e. Thursday, Sept. 23rd 2021, only shall be entitled to vote through remote e-Voting/

4. Any person who becomes member of the Company after sending the notice of the AGM and holding shares as on the cut-off date may obtain login ID and password by sending a request at enotices@linkintime.co.in.

5. The Annual Report along with Notice can be downloaded from the Company's website

at www.valiantcom.com and on the website of the BSE Limited at www.bseindia.com and LIIPL website at https://instavote.linkintime.co.in. Members who need assistance before or during the AGM, for any grievances connected with the facility for e-Voting, they can address them to instameet@linkintime.co.in or call on +91 (022) 4918 6175.

This Notice is in continuation of erstwhile Notice dated Aug 09, 2021 published on Aug 10, 2021. For Valiant Communications Limited

Place: New Delhi

Date: September 04, 2021

Manish Kumar Company Secretary ICSI Membership No. A16483

Vitesse Agro Limited (Formerly known as EQUINOX CO. LTD.) CIN: L01200GJ1980PLC093159

Registered Office 322/A Madhavpura Gunj Bazar, Madhavpura, Ahmedabad-380004 Cor. Registered Office: A-105, 3rd floor, sector-63, Gautam Buddha Nagar, Noida 201301 UP Email: organicipo@gmail.com Website: www.vitesseagro.in TEL: NO. - 0120-4319744

Notice to members regarding the 41st AGM

Notice is hereby given that the 41st Annual General Meeting (AGM) of the Members of /itesse Agro Limited ('the Company') is scheduled to be held on Wednesday, 29th September, 2021 at 1.00 P.M. through Video Conferencing ("VC") /Other Audio Visual Means ("OAVM") ONLY without the physical presence of the members at a common. venue, in compliance with the Companies Act, 2013 and MCA Circulars dated 8th April, 2020, 13th April, 2020, 5th May, 2020 and January 13, 2021 and SEBI Circular dated 12th May, 2020 and January 15, 2021 to transact the business set out in the Notice convening the 41st AGM. The Notice of the 41st AGM and the Annual Report is available on the Company's website at www.vitesseagro.in and on the website of BSE at www.bseindia.com. The Dispatch of the Notice of the AGM and Annual Report for the Financial Year 2020-21 has been completed by 04th September, 2021 by electronic mode to only those shareholders whose email id is registered with the Registrar & Share Transfer Agent or the Depository Participants as on the cut-off date i.e 27th August, 2021. Book Closure for AGM:

Notice is further given that pursuant to provisions of Section 91 of the Companies Act, 2013 read with relevant rules thereunder and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from Wednesday, 22nd September, 2021 to Wednesday, 29th September, 2021 (both days inclusive). Voting through Electronic Mode:

Notice is further given that pursuant to provisions of Section 108 of the Companies Act. 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2015 as amended and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing its Members the facility to exercise their right to vote by electronic means ("remote e-voting") on the resolutions proposed to be considered at the 41st AGM of the Company. The Company has engaged Central Depository Services Limited ("CDSL") as the Agency to provide e-voting facility. The members will also be provided with a facility to attend the AGM through VC/OAVM and vote electronically during the meeting through the CDSL e-Voting system by launching the URL https://www.evotingindia.com. The detailed procedure for the same is mentioned in the Notice of the 41st AGM

In this regard, the members are further notified that:

Remote e-voting shall commence from Saturday, 25th September, 2021 (9:00 a.m.) and shall end on Tuesday, 28th September, 2021 (5:00 p.m.) beyond which the remote e-voting shall be disabled;

Cut-off date for determining the eligibility to vote: Thursday, 23rd September, 2021; A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on cut-off date i.e. 23rd September, 2021 only shall be entitled to avail the facility of remote e-voting or evoting during the AGM. Members who have acquired shares after the dispatch of Notice but before the cut-off date may obtain the User Id & Password by sending a request at organicipo@gmail.com or helpdesk.evoting@cdslindia.com;

Members may participate in the AGM through VC/ OAVM even after exercising their right to vote through remote e-voting but shall not be allowed to vote again. Members who have not cast their votes through remote e-voting can vote through e-voting during the AGM. The detailed procedure of e-voting during the AGM is set out in the Notice of the ensuing AGM;

Ms. Neeta Sinha, Practicing Company Secretary has been appointed as Scrutinizer to scrutinize the remote e-voting process and voting at the AGM in a fair and transparent manner;

In case of any queries you may write an email to helpdesk evoting@cdslindia.com. or contact Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, (CDSL) Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Josh Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or call on 022-23058542/43.

> For Vitesse Agro Limited Roop Kishore Gola

> > Director

Place: Uttar Pradesh Date: 04th September, 2021

इंडियन वैंक 🔉 Indian Bank

Resources & Government Relationship

Department, Corporate Office, Chennai

Indian Bank, a Leading Public Sector

Bank, is interested in Procurement of

Fund Management Solution for

Interested parties may refer

Bank's Website:

https://www.indianbank.in/tenders

"IMPORTANT"

Whilst care is taken prior to

acceptance of advertising

copy, it is not possible to verify

its contents. The Indian

Express (P) Limited cannot be

held responsible for such

contents, nor for any loss or

damage incurred as a result of

transactions with companies.

associations or individuals

advertising in its newspapers

or Publications. We therefore

recommend that readers

make necessary inquiries

before sending any monies or

entering into any agreements

with advertisers or otherwise

acting on an advertisement in

I arrive at a conclusion

Inform your opinion with

not an assumption.

detailed analysis.

indianexpress.com

any manner whatsoever.

for details.

Centrally sponsored schemes.



This is for information to all concerned that, APDCL is in the process of selling various scrap and salvage materials lying under different Central Stores as well as Electrical Circles of APDCL across Assam in phase manner. The selling process will be done through "e-auction" methodology conducted by MSTC limited (A Govt of India Enterprise). Therefore interested buvers are requested to register themselves as buver immediately in www.mstcecommerce.com for participation in e-auction process. At first phase, APDCL is auctioning Damaged Distribution Transformers (DTRs) lying at Jorhat Central Store under Jorhat Electrical

Circle as per the following events :				
Event No.	Event Details			
MSTC/GHY/ASSAM POWER	Inspection from Date	06-09-2021		
DISTRIBUTION COMPANY	Inspection Closing Date	21-09-2021		
LIMITED/1/PALTAN BAZAR/21-22/13828	Opening Date & Time	22-09-2021		
		at 11.00 Hrs		
Event Type :	Closing Date & Time	22-09-2021		
General e-auction		till 15.30 hrs		
Catalogue for the above event may be downloaded from www.				

mstcecommerce.com. For any queries please contact MSTC limited Guwahati Office (Ph No. 0361-2221199)

1. Shri Prashant Chitranjan, Branch Manager - M/No. - 8592888286 2. Shri Neerai Mathur. AM. M/No. - 8871111473

Sd/- Chief General Manager (PP&D), § APDCL. Bijulee Bhawan, Ghv-1 % Please pay your energy bill on time and help us to serve you better!

Just dialJust Dial Limited

Registered Office: Palm Court, Building-M, 501/B, 5th Floor, New Link Road, Besides Goregaon Sports Complex, Malad (West), Mumbai-400 064. Tel. No: +91 22 2888 4060 Fax: +91 22 2889 3789

E-mail: investors@justdial.com Website: www.justdial.com

Twenty Seventh Annual General Meeting of **Just Dial Limited**

Members are requested to note that the Twenty Seventh Annual General Meeting (AGM) of Just Dial Limited (the "Company") will be held on Thursday, September 30, 2021, at 11.30 a.m. through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM) to transact the businesses set out in the Notice of the 27th AGM, in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("Act"), General Circular No.20/2020 dated May 5, 2020 and General Circular No.02/2021 dated January 13, 2021 read with General Circular No.14/2020 dated April 8, 2020 and General Circular No.17/2020 dated April 13, 2020, issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") and applicable provisions of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations") and SEBI Circular no. SEBI/ HO/CFD/ CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 and SEBI Circular no. SEBI/ HO/ CFD/CMD2/ CIR/P/2021/11 dated January 15, 2021 ("SEBI Circulars").

Pursuant to provisions of section 101 and 136 of the Act and rules made thereunder and in terms of MCA Circulars and SEBI Circulars, the Notice of AGM, procedure and instructions for e-voting and the Annual Report for the financial year 2020-2021 ("Notice and Annual Report") will be sent by e-mail to all those members whose names appear in the Register of Members and whose e-mail addresses are registered with the Company or the Registrar and Share Transfer Agent or the Depository Participants(s) as on the record date i.e. Friday, September 3, 2021 and no physical copy of the Notice and Annual Report is being sent by the Company to any members.

Members who have not registered their e-mail address are requested to register the same in respect of shares held in electronic form with the Depository through their Depository Participant(s) and in respect of shares held in physical form by writing to the Company's Registrar and Share Transfer Agent ("RTA"), KFin Technologies Private Limited, Selenium, Tower B, Plot No. 31 & 32, Financial District, Nanakramguda, Serilingampally, Hyderabad – 500 032.

The Company has enabled such members to temporarily update their email address by accessing the link https://ris.kfintech.com/clientservices/ mobilereg/mobileemailreg.aspx for the limited purpose of receiving the Notice and Annual Report electronically, the detailed procedure of the same is being provided in the Notice.

The Notice and Annual Report will be made available on the website of the Company at https://www.justdial.com on the website of the RTA at https://evoting.kfintech.com and on the websites of Stock Exchanges i.e. BSE Limited at https://www.bseindia.com/, National Stock Exchange of India Limited at https://www.nseindia.com/ and Metropolitan Stock Exchange of India Limited at https://www.msei.in/.

The Company will provide the facility to its Members to exercise their right to vote by electronic means both through remote e-voting and e-voting system ("Insta Poll") at the AGM. The instructions on the participation at AGM through VC/OAVM, process of e-voting, including the manner in which the Members holding shares in physical form or who have not registered their e-mail addresses can cast their vote through remote e-voting or e-voting system ("Insta Poll") during the AGM, is being provided in the Notice.

Pursuant to SEBI circular no. SEBI/HO/CFD/CMD/CIR/P/2020/242 dated December 9, 2020 on "e-Voting facility provided by Listed Companies", e-Voting process has been enabled to all the individual demat account holders, by way of single login credential, through their demat accounts / websites of Depositories / DPs in order to increase the efficiency of the voting process, the detailed procedure of the same is being provided in the instruction part of the Notice of AGM.

In case of any query / grievance related to registering e-mail address including temporary registration or voting by electronic means or technical assistance for VC/OAVM participation, Members may contact, Company's RTA person Ms. Krishna Priya Maddula, Senior Manager, Registrar in Securities (Unit: Just Dial Limited) Selenium, Tower B, Plot No. 31 & 32, Financial District, Nanakramguda, Hyderabad – 500 032, Phone no. +91 40 6716 2222 or call KFintech toll free No. 1800-309-4001 and e-mail ID - priya.maddula@kfintech.com or may write to Company Secretary at e-mail - ID investors@justdial.com.

> By Order of the Board of Directors For Just Dial Limited

Date: September 04, 2021 Place: Mumbai

Manan Udani **Company Secretary**

Registered Office: Zensar Knowledge Park, Plot # 4, MIDC, Kharadi, Off Nagar Road, Pune - 411014 Ph: 020-66057500 E-mail: investor@zensar.com Website: www.zensar.com CIN: L72200PN1963PLC012621

NOTICE

editions) and Loksatta (Pune edition) on September 3, 2021, Notice is hereby given that the 58th Annual General Meeting ('AGM') of Zensar Technologies Limited ('Company') will be held on Thursday, September 28, 2021 at 3.00 p.m. (IST) through Video Conferencing ('VC')/Other Audio-Visual Means ('OAVM'), to transact the business(es), as set out in the Notice of AGM, in compliance with applicable circulars/notifications issued by Ministry of Corporate Affairs (MCA) and Securities and Exchange Board of India (SEBI).

In compliance with these circulars, Integrated Annual Report for FY 2020-21 along with the Notice of AGM will sent electronically to all members, whose email addresses are registered with the Depository Participant(s) and/or the Company and/or the Register and Share Transfer Agent (RTA).

The detailed instructions and procedure for registering email address and bank details with the Registrar/respective Depositories were provided in our aforesaid newspaper notice. The same will also form part of notes to Notice of AGM. This publication will also be hosted on the website(s) of the Company at www.zensar.com, BSE Limited: www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited: www.nseindia.com. Members are requested to carefully read all the instructions as set out in the said publication(s) and Notice of AGM.

For Zensar Technologies Limited

Place: Pune Date: September 4, 2021

Gaurav Tongia

YAMINI INVESTMENTS COMPANY LIMITED CIN:L67120MH1983PLC029133

Regd off: D-215, Crystal Plaza, New Link Road, Opp. Infiniti Mall, Andheri (West), Mumbai, 400053. EMAIL ID:yamininvestments@gmail.com Website:www.yamininvestments.com.

NOTICE OF THE 38™ ANNUAL GENERAL MEETING OF THE COMPANY TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING (VC) OR OTHER AUDIO VISUAL MEANS (OAVM) NOTICE is hereby given that the 38th Annual General Meeting (AGM) of Yamini Investments Company Ltd. will be held on Monday, 27th day of September, 2021 at 2.00 P.M. (IST)through Video Conference (VC) or Other Audio Visual Means (OAVM) to transact the business set out in the Notice of the AGM

The AGM will be convened in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder ('the Act'); provisions of the Securities and Exchange Board of India ('SEBI') (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations. 2015 ('Listing Regulations') and the provisions of General Circular No. 20/2020 dated 5"May, 2020 read with General Circular No. 14/2020 dated 8t April, 2020; General Circular No. 17/2020 dated 13*April, 2020 and General Circular No. 02/2021 dated 13* January. 2021 issued by the Ministry of Corporate Affairs, Government of India ('MCA') and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12th May, 2020and Circular No. SEBI/HO/ CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated 15th January, 2021 issued by SEBI and other applicable circulars issued by MCA/SEBI. Members participating through VC/OAVM shall be reckoned for the purpose of quorum under Section 103 of the Act.

In compliance with the above circulars, the Notice of the AGM together with the Annual Report will be sent to the Members electronically to the email IDs registered by them with the Depository Participant/ the Company.

The Notice of the 3811 AGM and the Annual Report for the financial year 2020-21 will also be available on the Company's website i.e. www.yaminiinvestments.com., on the websites of NSDL at www.evoting.nsdl.com and the website of the stock exchanges i.e. BSE Limited at

.Procedure to be followed by those Members whose e-mail ids are not registered with the depositories for procuring user id and password and registration of e-mail ids for e-Voting for the resolutions set out in AGM notice:

- a) n case shares are held in physical mode please provide folio no., name of Member. scanned copy of the share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy of PAN card) and AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) by email at the Company's email id i.e. yaminiinvestments@gmail.com / RTA's email id i.e.
-) In case shares are held in demat mode, please provide DPID-CLID (16 digit DPID+ CLID or 16 digit beneficiary ID), name, client master or copy of Consolidated Account statement, PAN (self-attested copy) and AADHAR (self-attested copy) by email at the Company's email id i.e. vamininvestments@gmail.com / RTA's email id i.e. admin@skylinerta.com
- Alternatively Members may send an e-mail request to evoting@nsdl.co.in for obtaining User ID and Password by proving the details mentioned in Point (a) or (b) as the case

2.Manner of casting vote through e-Voting:

- a) Members will have an opportunity to cast their vote(s) on the business as set out in the Notice of the AGM through remote e-Voting facility at the AGM.
- b) In terms of SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD/CIR/P/2020/242 dated 9th December. 2020, e-Voting process will also be enabled for all individual demat account holders, by way of single login credentials, through their demat accounts / websites of NSDL and /

or Central Depository Services (India) Limited or Depository Participant(s).

- Instructions on the process of remote e-Voting and e-Voting at the AGM is provided as part of the Notice of the 38th AGM d) Members attending the AGM who have not cast vote(s) by remote e-Voting will be able
- to vote electronically at the AGM. e) Members will be able to attend the AGM through VC / OAVM orat https://

www.evoting.nsdl.com.The detailed procedure for attending the AGM through VC / OAVM is explained in the Notice of the AGM. Members are requested to carefully read all the Notes set out in the Notice of the AGM

(being sent electronically) and in particular, instructions for joining the AGM, manner of

casting vote through remote e-Voting or through e-Voting facility at the AGM. For YAMINI INVESTMENTS COMPANY LIMITED

Vandana Agarwal

Director

Date: 04/09/2021 Place: Mumbai

DIN - 02347593 HOTEL RUGBY LIMITED

CIN: L55101MH1991PLC063265 Regd. Office: 2, Ground floor, 9, Dev Bhuvan, Gazdar Street, Chira Bazar, Kalbadevi, Mumbai - 400002. | Tel No.: 022-67470380

E-mail ID:- rugbyhotel@rediffmail.com | Website - www.hotelrugby.co.in

NOTICE OF 30™ ANNUAL GENERAL MEETING. REMOTE E-VOTING INFORMATION & BOOK CLOSURE

NOTICE is hereby given that the 30" Annual General Meeting of HOTEL RUGBY LIMITED will be held on Wednesday, 29" September, 2021 at 10:30 a.m. IST through Video Conference ('VC') / other audio visual means ('OAVM'). In compliance with the General Circulars dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020 and January 13, 2021 issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA Circulars') and Circulars dated May 12, 2020 and January 15, 2021 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circulars"). Companies are allowed to hold AGMs through VC/OAVM, without the presence of Members at common venue. Hence, the AGM of the Company is being held through VC/OAVM to transact the businesses as set out in the notice of the meeting.

In compliance with the above circulars, copies of the Notice of AGM and Annual Report have been sent electronically to those members who have registered their email address with Company / Depository Participants. The Notice of the AGM and Annual Report 2020-21 is also available on the website of the Company www.hotelrugby.co.in and Stock Exchange's website i.e. www.bseindia.com and www.nseindia.com respectively. The dispatch of the notice of the AGM through emails has been completed on 4" September, 2021. Members holding shares either in physical form or in dematerialized form, as on cut-off date -22" September, 2021, may cast their vote electronically on the businesses as set out in the notice of the AGM through the Electronic voting system provided by Link Intime India Pvt. Ltd. (hereinafter as "LIPL") from place other than venue of the AGM (Remote Evoting) or e-voting system at the AGM. All the members are informed that:

The remote e-voting shall commence on Saturday, 25" September, 2021 at 9.00 A.M. IST

- The remote e-voting shall end on Tuesday, 28" September, 2021at 5.00 P.M. IST The cut-off date for determining the eligibility to vote by electronic means or at the AGM is Wednesday, 22" September, 2021.
- v. The E-voting shall not be allowed beyond 5.00 P.M IST on 28th September, 2021. The e-voting module shall be disabled by LIPL for voting thereafter. Once the vote on a
- resolution is cast by the Members, it cannot be changed subsequently.
- The Notice is emailed to Members, whose names appear in the Register of Members. List of beneficial Owners as on Wednesday, 1" September, 2021. Members who have acquired shares after the dispatch of Notice and before the cut-off date i.e. 22[™] September, 2021 may send a request to LIIPL at enotices@linkintime.co.in for issuance of the User ID and Password for exercising their right to vote by electronics means.
- ii. The facility for voting shall also be available during the meeting and the members attending the AGM who have not already cast their vote by remote e-voting shall be able to exercise their vote through e-voting system at the AGM. iii. Members who have casted their vote through remote e-voting prior to the AGM may
- attend the AGM but shall not be entitled to cast their vote again The manner of remote e-voting for members holding shares in dematerialized mode.
- physical mode and for Members who have not registered their email addresses is provided in the Notice of the AGM. Members who have not yet registered their email addresses are requested to follow the process mentioned in the notice of AGM, to receive login ID and password for e-Voting.

In case shareholders/ members have any queries regarding e-voting, they may refer

the Frequently Asked Questions ('FAQs') and Insta Vote e-Voting manual available at https://instavote.linkintime.co.in, under Help section or send an email to enotices@linkintime.co.in or contact on: - Tel: 022 - 4918 6000. Notice is also hereby given that pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read

with Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 42 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from Wednesday, 22rd September, 2021 to Wednesday, 29rd September, 2021 (both days inclusive) for the purpose of AGM.

For HOTEL RUGBY LIMITED

Place: Mumbai Date: 04.09.2021

MAHENDRA THACKER **CEO & DIRECTOR**

Date: September 4, 2021

Geeta Bandekar Company Secretary

ALPINE HOUSING DEVELOPMENT CORPORATION LIMITED

CIN: L85110KA1992PLC013174 Regd off; 302, Alpine Arch, No. 10, Langford Road, Bangalore 560 027, Karnataka, INDIA WWW.alpinehousing.com, e-mail: contact@alpinehousing.com Fax:91-80-22128357, Tel:+91-80-40473500

E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE Notice is hereby given that the 28th Annual General Meeting of the shareholders of the Company will be held on Tuesday, the 28th of September 2021 at 11.00a.m. IST through Video conferencing(VC) / Other Audio Visual Means(OAVM) facility without the presence of the shareholders at a common venue, to transact the ordinary and special business as set out in the Notice of the 28th AGM, In accordance with the General circular issued by the Ministry of Corporate Affairs - General Circular No. 14/2020 dated 8 April 2020, No. 17/2020 dated April 13 2020, No. 20/2020 dated 5 May 2020 and General circular No. 02/2021 dated 13 January 2021, issued by MCA collectively referred to as 'MCA Circulars'). SEBI circular No. SEBI/HO/CFD/CMDI/CIR/P/2020/79 dated 12 May 2021, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated 15 January

2021 ("SEBI Circulars") and provisions of the Secretarial Standards -2 on General Meetings issued by the Institute of Company Secretaries of India, the Company has sent the Notice of the 28th Annual General Meeting along with the Annual Report 2020-21, on Saturday 4 September 2021, through electronic mode only to those members who have registered their e-mail address(es) with the company or Register and Share Transfer agent or The Depository Participants, The requirements of sending physical copies of the Notice of the AGM and Annual Report has been dispensed with vide MCA circulars and the SEBI circulars. The Annual report 2020 – 21 of the Company, inter alia, containing the Notice of the 28th AGM along with Explanatory statement in terms of section 102 of the Companies Act 2013, Audited standalone Financial statements, Board report and the Statutory Auditors Report for the Financial year ended 31 March 2021, is available on the website of the company at www.alpinehousing.com and on the website of the stock exchange at www.bseindia.com.

Book closure and Record date Pursuant to section 91 of the Companies Act 2013, read with rule 10 of the Companies (Management and Administration) rules 2014, along with Regulation 60 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) regulations 2015, the register of members and share transfer books of the Company will be closed from 13th to 28th September 2021, both days inclusive , for the 28th Annual General Meeting of the company, The cut-off date for e-voting will be 21st September 2021.

Remote e-voting Pursuant to section 108 of the Companies Act 2013 read with rule 20 of The Companies (Management and Administration) Rules 2014, the Secretarial Standard on General Meetings("SS - 2") issued by The Institute of Company Secretaries of India and Regulation 44 of the SEBI(Listing Obligations and Disclosure Requirements) regulations 2015, as amended by notification No. SEBI/LAD-NRO/GN/2021-22 of 5th May 2021 the proposed resolutions may be passed by the shareholders through remote e-voting platform provided by the company through Central Depository Services Limited (CDSL). The remote e-voting facility shall commence on Saturday 25th September 2021, 9a.m. and end on Monday 27th September 2021 at 5.p.m. During this period the shareholders of the company may cast their vote electronically on the items mentioned on the notice. The evoting module shall be disabled for voting thereafter. Once the vote on a resolution is cast by a shareholder, the shareholder shall not be allowed to change it subsequently... The voting right of the member shall be in proportion to the number of Equity shares held by the members as on cut-off date. The facility of e-voting shall be available during the meeting and the member attending the meeting, who have not already cast their vote by remote e-voting shall be able to exercise their right during the meeting.

The person whose name is recorded in the register of members or the register of beneficial owners maintained by the Depositories as on Tuesday 21st September 2021 being the cut-off date, shall only be entitled to avail the facility of remote e-voting before / e-voting during the AGM For e-voting detailed instructions and procedure for the members holding shares in dematerialized mode, physical mode and for members who have not registered their e-mail addresses is provided in the Notice of the AGM. The same is also available on the Company's website at www.alpinehousing.com For shareholders holding securities in demat mode - The shareholders are advised to update their mobile number and e-mail ID in their demat accounts in order to access e-

voting facility. Registration of E-mail addresses.

In order to receive electronic copies of the Notice of the AGM and the Annual Report 2020-21, shareholders are requested to follow the procedure outlined below. Shareholders holding shares in physical mode. Shareholders who have not yet registered their e-mail, mobile number are requested to provide a "Request letter" to update the e-mail and mobile number, submitting -Name of

shareholder. Folio number, scan copy of share certificate (front and back) PAN (self attested copy), AADHAAR (self attested copy) by e-mail to the company / RTA -- M/s Cameo Corporate services Limted at https://investor.cameoindia.com. For demat shareholders

Please update your e-mail ID and mobile number with your respective Depository Participant(DP) For Individual Demat shareholders

Please update your e-mail ID and mobile number with your respective Depository Participant(DP) which is mandatory while e-voting & joining virtual meeting through depository.

If you have any queries or issues regarding attending AGM & e-Voting from the CDSL e-Voting System, you can write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact at 022-23058738 and 022-23058542/43 All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, (CDSL,) Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call on 022-23058542/43.

> By order of the Board of Directors For Alpine Housing Development Corporation Limited

Kurian Zacharias Company Secretary and Compliance Officer

CIN: L40100WB1919PLC003227

Registered Office: 130, COTTON STREET, KOLKATA-700007 Phone: +91-33-4017-6900: E-mail: kolkata@mldgroup.in; Website: www.mldalmiagroup.com

NOTICE TO THE MEMBERS OF 102ND ANNUAL GENERAL MEETING

MLD BATELI TEA COMPANY LTD.

Notice is hereby given that the 102nd Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Wednesday, September 29, 2021, at 12.30 p.m. through Video Conferencing (VC) to transact the businesses as set forth in the Notice of AGM dated Electronic dispatch of the Annual Report, 2021, along with the AGM Notice have been

further given that the Company is providing electronic voting facility to the members to exercise their votes on all the resolutions set forth in the Notice of AGM. The company has engaged CDSL for providing e-voting facility. The details of remote e-voting are given below: The remote e-voting will commence on Sunday, September 26, 2021 from 9.00 a.m. and ends on Tuesday, September 28, 2021 till 5.00 PM. The e-voting module

- shall be disabled for voting thereafter, and no one shall be allowed to vote electronically after September 28, 2021 (5:00 PM).
- ii) The voting rights of Members shall be in proportion to their share of the paid-up
- iii) Notice of AGM has been sent to all the members whose names appeared in the Register of Members/Beneficial Owners as on August 27, 2021. Any person who acquires equity shares of the Company and becomes a Member after August 27, 2021, and holding shares as on the cut-off date i.e. September 22, 2021, may obtain the Login ID and Password by sending a request at kolkata@mldgroup.in.
- iv) Once a vote is cast by the Member, he shall not be allowed to change it
-) The facility of casting vote through e-voting will be made available at the AGM and the eligible members attending the AGM shall be able to cast their vote at AGM via
- (vi) The Members who cast their vote by remote e-voting may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again.

downloads section of http://www.evotingindia.com or contact at CDSL, 17th Floor, Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street Fort, Mumbai - 400001, at email helpdesk.evoting@cdslindia.com in. and telephone No.: 022-22725040 By Order of the Board of Directors

Date: 04-09-2021

For BATELI TEA COMPANY LTD. Sd/- Abhishek Shaw, Company Secretary

Regd. Office: Building No 39/3B, 3B1, Opposite Krishna Hospital. Chittoor Road, Emakulam, Cochin - 682 011, Kerala. CIN: U25111KL1986PLC004449 Email: rado.ho@ceat.com

AND E-VOTING INFORMATION

will be held on Wednesday, September 29, 2021 at 3.00 p.m. (IST) through Video Conferencing ('VC') / Other Audio-Visual Means ('OAVM'), to transact the business as set out in the Notice of AGM. The venue of the meeting shall be deemed to be the Registered Office of the Company at Building No 39/3B, 3B1, Opposite Krishna Hospital, Chittoor Road, Emakulam, Cochin - 682 011, Kerala. In accordance with the General Circular No. 2/2021 dated January 13, 2021 read with

13, 2020 and General Circular No. 20/2020 dated May 5, 2020 and other applicable circulars The Company has appointed CS P. Sivakumar, (Membership No. FCS 3050, COP No.

General Circular No. 14/2020 dated April 8, 2020, General Circular No. 17/2020 dated April

2210) Managing Partner failing him CS E. P. Madhusuthanan, Partner (Membership No. 10085, COP No. 21874), failing him CS Anju Panicker, Partner (Membership No. 37120, COP No. 22086), Company Secretaries in Practice, Ernakulam, as the Scrutinizer for conducting the e-voting in a fair and transparent manner.

shares in physical or dematerialized form, as on cut-off date i.e. Tuesday, September 21, 2021 may exercise voting either at the AGM electronically or through remote e-voting. The Company has provided electronic voting facility to the Members through electronic voting platform of CDSL

In this regard, the Members are hereby further notified that:

- The Company has completed dispatch of Notice of AGM and other documents by the date hereof to the Members of the Company whose e-mail IDs have been registered
- 26, 2021 (9:00 a.m.)(IST) and ends on Tuesday, September 28, 2021 (5:00 p.m.)(IST). Cut-off date for the purpose of e-voting shall be Tuesday, September 21, 2021. Any person who acquires shares and becomes a Member of the Company after the
- Remote e-voting through electronic means shall not be allowed beyond 5.00 p.m. (IST)

dispatch of Notice of AGM and who are eligible shareholders as on the cut-off date i.e.

Tuesday, September 21, 2021 may obtain login ID and password by sending a request

- Members present at the meeting shall be provided facility to vote electronically during the AGM. Members attending the AGM through electronic platform of CDSL who
- shares registered in the name of the Members of the Company as on cut-off date. A Member may participate in the AGM even after exercising his right to vote through
- Only a person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the depositories as on the cut-off date shall be
- said AGM or visit https://evotingindia.com and for any queries or grievances may refer the Frequently Asked Questions ('FAQs') and e-voting manual available at www.evotingindia.com, under help section or contact Mr. Rakesh Dalvi, Manager, A-Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mills Compound, N. M. Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai-400 013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com orcall 022-23058542/43.

zensar

Zensar Technologies Limited

In continuation of newspaper notice dated September 2, 2021 published in Financial Express (All

Company Secretary

Date; 4 September 2021 Place : Bangalore

Mumbai

♦ The Indian EXPRESS

completed on September 4, 2021. The Notice of AGM is also available on the website of Central Depository Services Ltd (CDSL), i.e. www.evotingindia.com. Notice is

share capital of the Company as on the cut-off date i.e. September 22, 2021.

or call at Tel: +91-33-4017-6900.

In case of any queries pertaining to e-voting, members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting user manual for members available at the

Place : Kolkata

Rado Tyres Limited

NOTICE OF THE 35th ANNUAL GENERAL MEETING

NOTICE is hereby given that the 35th Annual General Meeting ('AGM') of the Company

issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA'), Notice of the AGM along with the Annual Report for FY 2020-21 have been dispatched through electronic mode to those Members whose e-mail IDs are registered with the Company / Depositories. Members may note that the Notice and the Annual report for FY 2020-21 are also available at the Company's website www.radotyreslimited.com and also on the website of Central Depository Services (India) Limited ('CDSL') at www.evotingindia.com.

Pursuant to Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended, Members holding

- Remote e-voting through electronic means shall commence from Sunday, September
- at rado.ho@ceat.com or use the existing login ID and password, if already registered of September 28, 2021 and the remote e-voting shall be disabled by CDSL thereafter.
- have not cast their vote by remote e-voting will be able to vote during the AGM. For casting vote, Members are requested to read the instructions carefully, printed in the notice of AGM. The voting rights shall be reckoned on the paid-up value of the
- remote e-voting but shall not be allowed to vote again in the meeting or change if
- entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at AGM. Members may go through the e-voting instructions provided in the Notice of the

For Rado Tyres Limited

FE SUNDAY

14



ee Kailas,57/2993 /94, Paliam Road,Ernakulam , Kerala -682016 NOTICE OF 30TH ANNUAL GENERAL IVIEETING, BOOK CLOSURE & E VOTING

1. The 30th Annual General Meeting (AGM) of the Company is scheduled to be held on Monday, September 27, 2021 at 12:15 PM through Video Conferencing ("VC") /Other Audio Visual Means ("OAVM") in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and rules made thereunder read with its circulars dated April 8,2020, April 13, 2020, May 5, 2020 & January 13, 2021 ("MCA Circulars") to transact the business as contained in the 30th AGM Notice. . The Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed

from Tuesday, September 21, 2021 to Monday, September 27, 2021 (both days inclusive). B. In line with the MCA Circulars and SEBI Circulars dated May 12, 2020 & January 15, 2021, the AGM Notice & Annual Report has been sent by email to those members whose email addresses are registered with the Company/Depositories. The requirement of sending physical copies of AGM Notice & Annual Report has been dispensed with vide the above circulars. . Pursuant to Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time, the details of e-voting (both remote e-voting & e-voting during AGM) are given hereunder:a) The business to be transacted at the AGM may be transacted by remote e-voting or e-voting facility at AGM.

b) Remote e-voting shall commence from September 24, 2021 (09:00 AM) and end on September 26, 2021 (05:00 PM). The remote e-voting shall be disabled after that. c) The cut-off date for e voting is September 20,2021.A person, whose name is recorded in the Register of members or in the Register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date, only shall be entitled to avail the facility of remote -voting / e-voting at AGM.

d) Any person who acquires shares of the Company and become member of the Company after dispatch of the Notice & holding shares as on cut off date may obtain the USER ID & password by following the procedure as provided in the AGM Notice. e) The members participating in the AGM through VC/OAVM facility & have not casted their vote on the Resolutions through remote e-voting shall be eligible to vote through

e-voting system available during AGM. f) The members who have casted their vote by remote e-voting prior to the AGM may also attend AGM but shall not be entitled to vote again through the e-voting system available during the AGM.

g) Adv.K Vijayaragavan has been appointed as the Scrutiniser for the e-voting process h) The detailed procedure for remote e-voting/e-voting at AGM & attending AGM through VC/OAVM is provided in the notice of AGM.

i) The AGM Notice is available on the website of the Company i.e. www.sreekailas.com, on the website of CDSL,ie, www.evotingindia.com and on the BSE website, www.bseindia.com. j) All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr.Rakesh Dalvi, Manager, (CDSL) Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call on 022-23058542/43.

Place: Cochin - 16 Date: 05/09/2021

Jiju George Company Secretary

For Cella Space Limited

SONAL MERCANTILE LIMITED RO: 365, Vardhman Plaza, III Floor, Sector-3, Rohini, New Delhi -85 CIN: L51221DL1985PLC022433, Tel: 011-49091417 E-mail: sonalmercantile@yahoo.in, Website: www.sonalmercantile.in NOTICE TO THE MEMBERS OF 36th ANNUAL GENERAL MEETING

NOTICE is hereby given that the 36th Annual General Meeting (AGM) of the members of Sonal Mercantile Limited ('the Company') will be held on Thursday, September 30, 2021 at 11.00 a.m. IST through Video Conferencing ('VC')/Other Audio Visual Means ('OAVM'), to transact the business that will be set forth in the Notice of AGM.

n view of the continuing Covid-19 pandemic, pursuant to the General Circular numbers 20/2020 14/2020, 17/2020 issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and Circulars dated May 12, 2020 and Jan 15, 2021 issued by the Securities and Exchange Board of India (SEBI) (hereinafter collectively referred to as the 'Circulars') to transact the business as set out in the Notice of AGM, ompanies are allowed to hold AGM through VC/OAVM, without the physical presence of members

The Notice of AGM and the Annual Report for the financial year 2020- 21, inter-alia, containing Board's Report, Auditors' Report and Audited Financial Statements will be sent through electronic mode only to those members who have registered their email addresses with the Company/ Depository Participant(s) in accordance with the aforesaid Circulars. Members may note that the lotice of AGM and the Annual Report will also be made available on the website of the Company at www.sonalmercantile.in , National Securities Depository Limited (NSDL) at www.evoting.nsdl.com, BSE Limited at www.bseindia.com.

compliance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, and Secretarial Standards on General Meetings (SS-2) issued by the Institute of Company Secretaries of India, Members are provided with the facility to cast their votes on all resolutions set forth in the Notice of the AGM using electronic voting system ('remote e-voting'), provided by National Securities Depository Limited (NSDL).

Members holding shares either in physical form or dematerialized form as on the cut-off date of September 24th, 2021 shall be entitled to remote e-voting. Electronic voting shall also be made available at the AGM venue and Members attending the AGM who have not casted their vote through remote e-voting shall be able to vote at the AGM. Members who have cast their vote through remote e-voting prior to the AGM can attend the AGM but shall not be entitled to cast their vote again. Once the vote on a resolution is cast by the Member, the Member shall not be allowed to change it subsequently.

1)	cut-off Date for determining the eligibility of Members for voting through remote e-voting and voting at the AGM	Friday, 24th September, 2021
2)	Day, date and time of Commencement of remote e-voting	Monday, 27th September, 2021 (9:00 am)
3)	Day, date and time of end of remote e-voting	Wednesday, 29th September, 2021 (5:00 pm)

The e-voting module will be disabled by NSDL thereafter.

Any person, who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after dispatch of the notice and holding shares as of the cut-off date i.e. 24th September, 2021, may obtain the User ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in. However, if a person is already registered with NSDL for remote e-voting then existing user ID and password can be used for casting vote

For details relating to remote e-voting, please refer to the Notice of the AGM. In case of any queries relating to voting by electronic means, please refer to the Frequently

Asked Questions (FAQs) and e-Voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or contact at toll free no.: 1800 1020 990 and 1800 22 44 30 or send a request at evoting@nsdl.co.in or contact Ms. Pallavi Mhatre, Manager or Ms. Soni lingh, Asst. Manager, National Securities Depository Limited, Trade World, 'A' Wing, 4th Floor, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbal - 400 013, at the designated email id - evoting@nsdl.co.in or pallavid@nsdl.co.in or SoniS@nsdl.co.in or at telephone nos.:-+91 22 24994545, +91 22 24994559.

For Sonal Mercantile Limited

Place: New Delhi Date: September 04, 2021

Prabhjeet Kaur Company Secretary



KNR CONSTRUCTIONS LIMITED CIN: L74210TG1995PLC130199 Regd. Office: KNR House, 3rd & 4th Floor, Plot No: 114, Phase-I, Kavuri Hills, Hyderabad - 500033. Ph: 040 -40268759 / 61 /62, Fax: 040-40268760;

website:knrcl.com; E-mail:investors@knrcl.com

NOTICE OF THE ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING NOTICE is hereby given that the 26th Annual General Meeting (AGM) of the Company "KNR Constructions Limited" is scheduled to be held on Wednesday, the 29th day of September, 2021 at 03.00 P.M. through Video Conference (VC)/Other Audio Visual Means (OAVM) to transact such items of business as set out in the Notice calling the 26th AGM

The Notice of the AGM was sent to the members of the Company through electronic mode along with the Annual Report for the financial year 2020-21, whose email addresses are registered with the Company/Depositories and the meeting shall be conducted without physical presence in accordance with the circulars issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) vide its circular dated May 5, 2020 read with circulars dated April 8, 2020 and April 13, 2020 and January 13, 2021 (collectively referred to as 'MCA Circulars') and Securities and Exchange Board of India Circular No. SEBI/H/CFD/CMD1/CIR/P/2020/ 79 dated May 12, 2020 and January 15, 2021 ('SEBI Circular'). The AGM Notice and the Annual Report have also been uploaded on our corporate website - www.knrct.com and on

the website of CDSL - www.cdslindia.com. Pursuant to the provisions of Section 108 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013, Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015, the Company is providinge-voting facility to all its members holding shares either in physical or in dematerialized form to cast their vote electronically. The Board has appointed Mr. Vlkas Sirohiya, Practicing Company Secretary for conducting the e-voting process in accordance with law in a fair and transparent manner. The Company has engaged the services of CDSL for e-voting facility and is

vailable at www.evotingindia.com. All the items of business may be transacted through voting by electronic means.

Members holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date i.e., Wednesday, 22nd September, 2021 may cast their vote electronically on the items of business as set out in the Notice. The voting right of the members for e-voting and voting during AGM shall be in proportion to their shareholding in the paid up equity share capital of the Company as on the said cut-off date.

Sending of all Notices through e-mail was completed by the Company on this day of 04th September, 2021.

The voting period commences on Sunday, 26th September, 2021(9.00 A.M.) and ends on Tuesday, 28th September, 2021 (5.00 P.M.). The e-voting module shall be disabled by the CDSL thereafter and voting by electronic means shall not be allowed beyond the said date. Once the vote on a resolution is cast by the shareholder, it cannot be changed subsequently.

Any person who becomes a member of the Company after sending the Notice of the AGM by the Company and whose names appear in the Register of Members as on the cut-offdate, i.e., 22nd September, 2021 may view the Notice of AGM on the website of the Company www.knrcl.com or on the website of CDSL - www.cdslindia.com Such person may obtain the loginid and password by sending a request at evoting @cdslindia.com. However if the person already registered with CDSL for remote e-voting, then he/ she can cast the vote by using existing User Id and password and by following the procedure as mentioned in the Notice.

Those members who attend the AGM through VC/OAVM facility and have not cast their vote on the resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-voting system during the AGM through VC/OAVM through CDSL e-voting system.

) The member who cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM through VC/OAVM, but shall not be entitled to cast their vote again.

The members who are holding shares in physical form or who have not registered their email addresses with the Company can get the same registered with the Company for the purpose of this AGM by sending their Name and Folio No/DP ID and Client ID to rnt.helpdesk@linkintime.co.in (Email id of Company's Registrar and Share Transfer Agent) to receive the Notice of the AGM with login credentials for e-voting purpose. as the Notice to the members shall be given only through the email ids registered with the Company or with the depository participant/depository. For persons holding shares in demat shall contact their DP for registering their email id with the concerned demat account. For detailed instructions pertaining to e-voting, members may please refer to the

section 'E-voting instructions' in the Notice of the AGM. Members having any queries or issues regarding e-voting may refer the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting manual available at www.evotingindia.com, under help section or write an email to helpdesk. evoting@cdslindia.com. All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Manager, (CDSL,) Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai -400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call 1800225533.

Members may contact Mrs. Haritha Varanasi, Company Secretary and Compliance Officer for any concern connected with e-voting by writing an e-mail to investors@knrcl.com.

By order of the Board Sd/ Cochin-682003 September 04, 2021

Haritha Varanasi Company Secretary & Compliance Officer



SAMTEX FASHIONS LIMITED Corporate Identification Number (CIN): L17112UP1993PLC022479 Registered Office and Works: Khasra No 62 D1/3 Industrial Area Rajarampur SikandrabadBulandshahr UP- 203205 Tel. No.:011-49025972 E-mail: samtex.compliance@gmail.com

Website: www.samtexfashions.com

NOTICE OF 28"ANNUAL GENERAL MEETING TO THE MEMBERS Dear Member(s)

Notice is hereby given that the 28th Annual General Meeting (AGM) of the Members of Samtex Fashions Limited ("the Company") will be held on Thursday, 30" September 2021 at 04:30 P.M. through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") to transact the business, as set out in the Notice of the AGM.

The AGM will be held only through VC / OAVM in compliance with the provisions of the Companies Act, 2013 and rules framed thereunder and SEBI (Listing Obligations and Disclosures Requirement) Regulations 2015 read with General Circular Nos. 14/2020, 17/2020 and 20/2020 dated 08 April 2020, 13 April 2020 and 05 May 2020, and 13th January, 2021 respectively, issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12 May 2020 read with SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 issued by the Securities Exchange Board of India ("SEBI Circulars"), without the physical presence of the Member at common venue. Facility for appointment of proxy will not be available for the AGM.

Notice of the AGM along with the Annual Report 2020-21 inter alia comprises of Audited Financial Statements will be been sent only through electronic mode to those Members whose e-mail addresses are registered with the Company or CDSL/ NSDL ("Depositories") and will also be available on the Company's website www.samtexfashions.com and website of the Stock Exchanges i.e. at www.bseindia.com. The instructions for joining the AGM through VC/OAVM and the manner of participation in remote electronic voting or casting vote through the e-voting system during AGM are provided in the Notice of AGM. Members participating through the VC/OAVM facility shall be counted for the purpose of reckoning the quorum under section 103 of the Companies Act. 2013. REMOTE E-VOTING

In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 ("The Act") read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules 2014, as amended from time to time, the secretarial standard on General Meeting ('SS-2') issued by The Institute of Companies Secretaries if India and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requiems) 2015 the Company is providing to its Members the facility to cast their votes electronically through remote e-voting prior to the AGM and through e-voting during the AGM, in respect of the business to be transacted at the AGM, and for this purpose, the Company has

appointed CDSL for facilitating voting through electronic means. The detailed instructions for remote e-voting are given in the Notice of the AGM. Members are requested to note the following:

. The remote e-voting facility would be available during the following period: Commencement of remote e-voting Monday 27.09.2021 (IST 10:00 A.M.)End of Remote e-voting Wednesday 29.09.2021 (IST 5:00 P.M.) The remote e-voting module shall be disabled by CDSL for voting thereafter and Members will not be allowed to vote electronically beyond the said date and time;

The voting rights of the Members shall be in proportion to their share of the paid-up equity share capital of the Company as on Thursday, 23rd September, 2021 (Cut- Off Date). Aperson whose name is recorded in the register of Members as on the Cut- Off Date only shall be entitled to avail the facility of remote e-voting before /during the AGM.

Members who have cast their vote by remote e-voting prior to the Meeting may also attend the Meeting electronically, but shall not be entitled to vote again. Book Closure & Record Date-

The Register of Members and Share Transfer Books shall be remain closed from 24 September, 2021 to 30" September, 2021 (both the days inclusive) for the purpose of AGM. The above information is being issued for the information and benefit of all the Members of the Company and is in compliance with the MCA Circulars and the SEBI Circular.

> By Order of the Board of Directors For Samtex Fashions Limited

> > Anushika Mishra Company Secretary (ACS-59065)

STEL Holdings Limited

CIN: L65993KL1990PLC005811 | Regd. Office: 24/1624, Bristow Road. Willingdon Island, Cochin - 682003, Kerala.

Email: secretarial@stelholdings.com, Website: www.stelholdings.com NOTICE OF THE 31st ANNUAL GENERAL MEETING (AGM)-INFORMATION ON BOOK CLOSURE AND E-VOTING

Notice is hereby given that

Place: New Delhi

Date: 04.09.2021

1.The 31st Annual General Meeting (AGM) of the members of STEL Holdings Limited ("the Company") will be held on Tuesday, September 28, 2021 at 12:00 Noon (IST), through Video Conferencing /Other Audio Visual Means (VC/OAVM) to transact the business as set out in the Notice convening the AGM,in compliance with General Circular numbers 14/2020, 17/20, 20/2020, and 02/2021 dated 8th April 2020,13th April 2020, 5th May 2020 and 13th January 2021 respectively issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") and Circular number SEBI/HO/CFD/CMD1/ CIR/P/2020/79 dated 12th May 2020 as amended by Circular No. SEBI/ HO/CFD/ CMD2/CIR/P/2021/11 dated 15th January, 2021 issued by Securities and Exchange Board of India ("SEBI Circulars"), without the physical presence of the Members at the AGM Venue. Accordingly the AGM of the Company is also being held through V.C.

2.In compliance with the above Circulars, electronic copies of the Notice of the 31st AGM and Annual Report for the FY 2020-21 have been sent to all members whose email ids are registered with the Company/Registrar and Share Transfer Agent/Depository Participant(s). The Notice and Annual Report of the 31st AGM will also be available on the website of the company at www.stelholdings.com, website of the Stock Exchanges ie. BSE Limited, National Stock Exchange of India Ltd., at www.bseindia.com, www.nseindia.com & on the website of CDSL at www.evotingindia.com. The dispatch of notice of the AGM through emails has been completed as of now. The instructions for joining the 31st AGM of the Company and the manner of participation in the remote e-voting system or casting vote through the e-voting system during the 31st AGM of the Company are provided in the Notice of the 31st AGM

3. Pursuant to Rule 13 of the Companies (Appointment and Qualification of Directors) Rules, 2014 members are informed that, the Company had received a notice under Section 160 of the Companies Act, 2013 from M/s. Siemens Syntex Private Limited, a shareholder, signifying their intention to propose Mr. Krishnam Parasramka (DIN: 07632711) as a candidate for the office of Director of the Company. Accordingly, necessary resolution has been included in the notice convening the 31st Annual General Meeting.

4. Members holding shares either in physical form or dematerialized form, as on the Cutoff date i.e **Tuesday, September 21, 2021** may cast their votes electronically on the business as set forth in the Notice of the AGM through the electronic voting system of

Members are hereby informed that:

a. The business as set forth in the notice of the AGM may be transacted through

remote e-voting or e-voting system during the 31st AGM.

b. The remote e-voting period shall commence on **Saturday**, **September 25**, **2021**

(9.00 a.m IST) and ends on Monday, September 27, 2021 (5.00 p.m IST). c. The Cut-off date for determining the eligibility to vote by remote e-voting or by

e-voting system at the AGM shall be Tuesday, September 21, 2021.

d. Members may note: (i) The remote e voting module shall be disabled by CDSL beyond 5:00 pm (IST) on September 27, 2021 and once the votes on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently: (ii) the facility for e-voting will also be made available during the AGM, and those members present in the AGM through VC facility and who have not cast their vote on the resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so. shall be eligible to vote through the e-voting system at the AGM. (iii) The members who have cast their votes by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their votes again; and (iv) Only persons whose name is recorded in the register of the members as on the Cut-off date shall be entitled to avail the facility of remote e-voting or e-voting at the AGM.

e. The Manner of voting remotely for the members holding shares in dematerialized mode, physical mode and for the members who have not registered their email addresses are provided in the Notice of the 31st AGM which is also available on the website the Company. Members are requested to visit www.stelholdings.com to obtain

f. Any person who acquires shares of the Company and became member post -dispatch of AGM Notice and holding shares as on the cut-off date may obtain login id and password by referring to instructions in the Notice of AGM or can also follow procedure mentioned below for registration of email id for obtaining future correspondence.

PROCESS FOR THOSE SHAREHOLDERS WHOSE EMAIL ADDRESSES ARE NOT REGISTERED WITH THE DEPOSITORIES FOR OBTAINING LOGIN CREDENTIALS FOR E-VOTING FOR THE RESOLUTIONS PROPOSED IN THIS NOTICE:

Kindly log in to the website of our RTA, Link Intime India Private Ltd., www. linkintime.co.in under Investor Services > Email/Bank detail Registration - fill in the details and upload the required documents and submit. The members are requested to provide details such as Name, Folio Number, Certificate number, PAN, e - mail id along with the copy of the PAN & cheque leaf with the first named shareholders name imprinted in PDF or JPEG format & also upload the image of share certificate with the request letter duly signed in PDF or JPEG format OR

ii) For Demat shareholders -, Please update your email id & mobile no. with your respective Depository Participant (DP)

iii) For Individual Demat shareholders – Please update vour email id & mobile no. with your respective Depository Participant (DP) which is mandatory while e-Voting & joining virtual meetings through Depository.

h. Pursuant to Section 91 of the Companies Act 2013 read with applicable Rules and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations & Disclosure requirements Regulations 2015) the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from September 22, 2021 to September 28, 2021 (both days inclusive) for the purpose of Annual General Meeting.

The results declared along with the report of the scrutinizer shall be placed on the website of the company www.stelholdings.com and also will be informed to the stock exchanges, www.bseindia.com and www.nseindia.com. In case you have any queries or issues regarding e-voting, you may refer the Frequently

Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com. For any technical assistance/ query/ clarification or issues regarding remote e-voting / e-voting during the AGM, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com, under help section or write to helpdesk.evoting@cdslindia.com or contact Mr. Rakesh Dalvi (022-2305 8542 / 43). In case of any further queries, please contact our Registrar and Share Transfer Agents at their e-mail ID: coimbatore@linkintime.co.in

The above information is being published for the benefit & information of shareholders and is in compliance with the MCA Circulars and SEBI Circulars.

For **STEL Holdings Limited**

Place: Mumbai

Date: 05/09/2021

Lakshmi P. S Company Secretary



KINETIC ENGINEERING LIMITED

Regd. Office: D-1 Block, Plot No. 18/2, M.I.D.C, Chinchwad, Pune - 411 019 | Ph.: 91-20-66142078 | Fax: +91-20-66142088/89 Email: kelinvestors@kineticindia.com | Website: www.kineticindia.com

NOTICE OF 50th ANNUAL GENERAL

NOTICE is hereby given that the 50" Annual General Meeting ("the AGM") of the Members of the Company will be held on Tuesday, 28th September, 2021 at 11:30 a.m. IST, through Video Conferencing/Other Audio Visual Means (VC/OAVM) facility to transact the business as set forth in the AGM Notice, in compliance with the General Circular Nos. 14/2020, 17/2020, 20/2020 and 02/2021 dated 08" April, 2020, 13" April, 2020, 5" May, 2020 and 13" January, 2021, respectively issued by Ministry of Corporate Affairs (collectively referred as "MCA Circulars") and Circular No. SEBI/HO/CFD/ CMD1/CIR/P/2020/79 dated 12th May 2020 and SEBI/HO/CFD/CMD2/ CIR/P/2021/11 dated 15th January, 2021 issued by Securities and Exchange Board of India (the SEBI Circular) and in compliance with the provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("the Listing Regulations").

In compliance with the above circulars, electronic copies of the Notice of the AGM along with the Annual Report for the Financial Year 2020-21 have already been emailed to all shareholders whose email IDs are registered/ available with the Company. The emailing of Notices to shareholders has been completed on 3" September, 2021. The same is also available on the Company's website www.kineticindia.com, website of the Stock Exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com and on the website of Central

The Company has engaged the services of CDSL as the authorized agency for conducting of the AGM through VC/OAVM facility and for providing electronic voting (e-voting) facility to its members to exercise their votes through remote e-voting and e-voting at the AGM.

The business set forth in AGM Notice may be transacted through remote

a) Date of emailing of AGM Notice and Annual Report: 3rd September, 2021

c) Date and time of remote e-voting: From 25th September, 2021 (10:00 a.m. IST) to 27th September, 2021 (5:00 p.m. IST). Thereafter portal will be

entitled to cast their vote again at the AGM.

 e) Only those members who are present at the AGM through VC/ OAVM facility and have not cast their vote on the resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-voting at the AGM.

The detailed procedure of generating the Login ID and Password is provided in the Notice of AGM which is available on Company's website www.kineticindia.com and on CDSL website www.evotingindia.com. If the member is already registered with CDSL for e-voting, existing User ID and Password can be used for casting vote.

 g) Any person, who acquires shares and becomes member of the Company after dispatch of AGM Notice and holds shares as on cut-off date, may obtain User ID and Password by sending request to helpdesk.evoting @cdslindia.com or sandip.pawar@linkintime.co.in or kelinvestors@

Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call on 022-23058542/43.

Ajinkya A Firodia

DIN: 00332204

Place: Pune Managing Director & CFO Date: 4" September, 2021

YAMINI INVESTMENTS COMPANY LIMITED CIN:L67120MH1983PLC029133 Regd off: D-215, Crystal Plaza, New Link Road, Opp. Infiniti Mall,

Andheri (West), Mumbai, 400053. EMAIL ID:yamininvestments@gmail.com Website:www.yamininvestments.com. NOTICE OF 38TH ANNUAL GENERAL MEETING.

REMOTE E-VOTING AND BOOK CLOSURE NOTICE is hereby given that the 38th Annual General Meeting of Yamini Investments Company Ltd. will be held on Monday, 27th day of September, 2021 at 2.00 P.M. through Video Conferencing/Other Audio-Visual Means ("VC/OAVM) to transact the business mentioned

and General Circular No.20/2020 dated April 8, 2020, April 13, 2020 and May 5, 2020, respectively, issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("the Regulations") read with SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020. In compliance with the aforementioned circulars, the Notice of the AGM along with Annual Report for the Financial Year 2020-21 will be sent only through electronic mode i.e. by e-mail

to those Members, whose names appear in the Register of Members / Beneficial Owners maintained by the Depositories as on Monday, September 20, 2021 and whose email addresses are registered with the Company or the Registrar and Share Transfer Agents or their respective Depositories. Members can join and participate in the AGM through VC/OAVM facility only. The instructions for joining the AGM and the manner of participation in the Remote e-voting or casting vote through E-voting during AGM is provided in the Notice of the AGM. Members participating through VC/OAVM facility shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act.

from 21st September, 2021 to 27th September, 2021 (both days inclusive) for the purpose of

The Notice of the 38th AGM and the Annual Report for the financial year 2020-21 will also be available on the Company's website i.e. www.yaminiinvestments.com., on the websites of NSDL at www.evoting.nsdl.com and the website of the stock exchanges i.e. BSE Limited at

Instructions for Remote E-voting and E-voting during AGM

In compliance with the provisions of Section 108 of the Act, read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended by the Companies (Management and Administration) Amendment Rules, 2015 and Regulation 44 of the Listing Regulations read with SEBI circular no. SEBI/HO/CFD/CMD/CIR/P/2020/242 dated 09th December, 2020 relating to 'e-voting Facility Provided by Listed Entities', the Company is pleased to provide its Members facility of remote e-voting and e-voting during the AGM. As per SEBI circular no. SEBI/HO/CFD/CMD/CIR/P/2020/242 dated 09thDecember, 2020 e-voting process will also be enabled for all individual demat account holders, by way of a single login credentials through their demat accounts/websites of Depository Participant(s). The Company has engaged the services of NSDL for providing e-voting service. Members are hereby informed that the Ordinary and Special Business, as set out in the Notice

The remote e-voting period commences on Friday, 24th September, 2021 (9.00 A.M) and ends on Sunday, 26th September, 2021 (5.00 P.M). During this period, Members may cast their vote electronically. The e-voting module shall be disabled by NSDL thereafter

Members attending the AGM through VC / OAVM and who have not cast their vote on the resolutions forming part of the Notice through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-voting facility provided during the AGM. Members who have cast their vote through remote e-voting prior to the AGM can attend the

voting and e-voting at the AGM is Wednesday, 20th September, 2021.

Any person, who acquires shares of the Company and becomes a Member of the Company er the dispatch of Notice of the AGIVI and nolding shares as on the cut-off date i.e. Monda 20th September, 2021, may obtain the login ID and password by sending a request at

The procedure for remote e-voting and e-voting at the AGM is provided in the notes to the Notice of the 38th AGM. Members, who need assistance for participating in e-AGM through VC, can contact Ms. Sarita Mote, Assistant Manager, NSDL at evoting@nsdl.co.in or through telephone on the number: 022-2499 4545. In case of any queries relating to e-voting, Members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for Members and e-voting user manual for Members available at the Downloads Section of NSDL e-voting website at https://www.evoting.nsdi.com or contact NSDL, at the following toll free no.: 1800 1020 990 or 1800 22 44 30 / evoting@nsdl.co.in or may contact Mr. Virendra rana , Email ID: admin@skvlinerta.com

Procedure to be followed by those Members whose e-mail ids are not registered with the depositories for procuring user id and password and registration of e-mail

 a) In case shares are held in physical mode please provide folio no., name of Member, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy of PAN card) and AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) by email at the Company's email id i.e. yaminiinvestments@gmail.com/ RTA's email id

Alternatively Members may send an e-mail request to evoting@nsdl.co.in for obtaining User ID and Password by proving the details mentioned in Point (a) or (b) as the case may be.

Procedure for joining the AGM through VC / OAVM Members will be able to attend the AGM through VC / OAVM athttps://www.evoting.nsdl.comby using their remote e-voting login credentials and selecting the EVEN for Company's AGM. The

detailed procedure for attending the AGM through VC / OAVM is explained in the Notice of Members are requested to carefully read all the Notes set out in the Notice of the AGM

casting vote through remote e-Voting or through e-Voting facility at the AGM. For YAMINI INVESTMENTS COMPANY LIMITED

Director DIN - 02347593

CRESCENT FINSTOCK LIMITED CIN :- L55200GJ1997PLC032464

Registered Office: A/12, Sneh Kunj CHS, Residential Plot No. 374, Koparli Road, GIDC, Vapi, Gujarat - 396195

Corporate Office: 1st Floor, Kohinoor City Mall, Premier Road, Kurla West, Mumbai - 400 070. Email: crescentfinstock@yahoo.com; Website: www.crescentfinstock.com

INFORMATION TO THE SHAREHOLDERS ON THE 24TH (TWENTY FOURTH) ANNUAL GENERAL MEETING THROUGH VIDEO CONFERENCING (VC) / OTHER AUDIO-VISUAL MEANS (OAVM). REMOTE E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

Notice is hereby given that the 24th Annual General Meeting ('AGM') of the members of Crescent Finstock Limited ('Cornpany') will be convened on Thursday, September 30, 2021 at 3:00 PM. IST through Video Conferencing ('VC') / Other Audio Visual Means ('OAVM') in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ('Act') & Rules framed thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with General Circular Nos. 14/2020, 17/2020 and 20/2020 dated April 08, 2020, April 13, 2020 and May 05, 2020 respectively, issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 issued by the Securities and Exchange Board of India ('SEBI Circular') to transact the business as set forth in the Notice of the AGM.

The Notice of the AGM along with the Annual Report for the financial year 2020-21 will be sent only by email to all those Members, whose email addresses are registered with the Company or with their respective Depository Participants, in accordance with the MCA Circulars and the SEBI Circular. The Company shall send the Notice to such members whose e-mail ids get registered within the aforesaid time enabling them to participate in the meeting and cast their votes. Members can participate in the AGM through VC/OAVM only. Necessary arrangements have been made by the Company to facilitate e-Voting. The instructions for joining the AGM and the manner of participation in the remote e-voting or casting vote through the e-voting system during the AGM are provided in the Notice of the AGM. Members participating through the VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act. The Notice of the AGM along with Annual Report will also be available on the website of the Company i.e. www.crescentfinstock.com , websites of the Stock Exchange i.e. MSEI Limited at www.msei.in and on the website of CDSL at www.evotingindia.com

The Company is providing remote e-voting facility ("remote e-voting") to all its members to cast their votes on all resolutions set out in the Notice of the AGM. Additionally, the Company is providing facility of voting through e-voting system during the AGM ("e-voting). Detail procedure for remote e-voting/ e-voting is provided in the Notice of the AGM.

If your email address is already registered with the Company/Depository, login details for e-voting are being sent on your registered email address.

In case if you have not registered your email address with the Company/Depository, please follow below instructions: i) Physical Holding: Send a request to the Registrar and Transfer Agents of the Company, at rnt.helpdesk@linkintime.co.in or to the Company at complianceatcrescent@gmail.com providing Folio No., Name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) for

registering email address. Demat Holding: Please contact your Depository Participant (DP) and register your email address in your demat account, as per the process advised by your DP.

This Notice is being issued for the information and benefit of the Members of the Company in compliance with the MCA Circulars and the SEBI Circular. For Crescent Finstock Limited

Mehnuddin Khan Date:: September 05, 2021 Place: Mumbai Company Secretary



GEECEE VENTURES LIMITED CIN-L24249MH1984PLC032170

Regd. Office: 209-210, Arcadia Building, 2nd Floor, 195, Nariman point, Mumbai - 400 021. Tel. No. 91-22-40198600. Fax No. 91-22-40198650 Email: geecee.investor@gcvl.in; Website: www.geeceeventures.com

NOTICE OF THE 37TH (THIRTY SEVENTH) ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

NOTICE is hereby given that the Thirty Seventh (37th) Annual General Meeting ("AGM") of the Company will be held on Tuesday, September 28, 2021 at 03:00 P.M. via Video Conference (VC) / Other Audio Visual Means (OAVM) in accordance with all applicable provisions of the Companies Act, 2013 and Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirement) Regulations, 2015 read with General circulars issued by the Ministry of Corporate Affairs dated 8th April, 2020, 13th April, 2020, 5th May, 2020 and 13th January, 2021 ("collectively referred to as MCA Circulars") and circulars issued by SEBI dated 12th May, 2020 and 15th January, 2021 ("SEBI Circular") to transact the business as mentioned in the Notice convening the AGM. Shareholders attending the AGM through VC / OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act.

The Notice of the AGM together with the Explanatory Statement thereto under Section 102 of the Act along with the Audited Standalone and Consolidated Financial Statements, Board's Report and the Statutory Auditor's Report (collectively referred to as "Annual Report") thereon for the Financial Year ended 31st March, 2021 has been sent on Saturday, 4th September, 2021 by electronic mode to all the members whose email addresses are registered with the Company / Depositories Participants ("DP's")/ Registrar and Transfer Agent ("RTA"), in accordance with the aforesaid MCA Circulars and SEBI Regulations.

Members may note that the copy of Notice of 37th AGM and Annual Report for Financial Year 2020-21 will be available on the website of the Company, viz., www.geeceeventures.com and on the website of the Stock Exchanges viz., BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and also on the website of National Securities and Depositories Limited ("NSDL") viz., www.evoting.nsdl.com.

VOTING THROUGH ELECTRONIC MODE (E-VOTING):

Pursuant to the provisions of Section 108 of the Act, read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time, and Regulation 44 of the SEBI Listing Regulations, the Company is pleased to provide all its Members the facility to cast their vote electronically, through the remote e-voting services provided by NSDL. Members of the Company holding shares in physical or dematerialized form as on the cut-off date i.e. Tuesday, 21st September, 2021, may cast their

vote through remote e-voting.

All the Members are informed that: (a) all of the business as set out in the Notice of 37th AGM may be transacted through remote e-voting;

(b) the remote e-voting shall commence on Friday, 24th September 2021 at 9.00 a.m. IST; (c) remote e-voting shall end on Monday, 27th September, 2021 at

5.00 p.m. IST; (d) remote e-voting shall not be allowed beyond 5.00 p.m. on

Monday, 27th September, 2021; (e) the facility for voting through electronic voting system shall

also be made available for Members present at the AGM.

(f) Member may participate in the AGM even after exercising his vote, by remote e-voting, but shall not be allowed to vote again (g) Only a person whose name is recorded in the Register of

Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date Tuesday, 21st September, 2021 shall be entitled to avail the facility of remote e-voting or voting through electronic voting system at the

(h) Any person, who acquires shares of the Company and becomes a member of the Company after sending of the Notice and holding shares as of the cut-off date i.e. Tuesday, 21st September, 2021, may obtain the login ID and password by sending an e-mail to evoting@nsdl.co.in However, if the member is already registered with NSDL for e-voting then the existing user ID and password can be used for remote

The detailed procedure of remote e-voting and voting by electronic means during the 37th AGM by members holding shares in dematerialized mode, physical mode and for members who have not registered their email addresses is provided in the Notice of 37th AGM.

In case of any queries relating to e-voting, Members may refer to the FAQs for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800-222-990 or send a request at evoting@nsdl.co.in; and in case of any grievances connected with the facility of remote e-voting please contact Mr. Anubhav Saxena or Ms. Sarita Mote, NSDL, 4th Floor, 'A' Wing, Trade World, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai -400 013 or Email at evoting@nsdl.co.in.

For GeeCee Ventures Limited

Dipyanti Jaiswar

Mumbai

Date: 5th September, 2021 Company Secretary

financialexp.epapr.in

Place: Hyderabad

Date: 04-09-2021



MEETING AND E-VOTING INFORMATION

Depository Services (India) Ltd. ('CDSL') at www.evotingindia.com.

e-voting or e-voting at the AGM. The members are also informed as below:

b) Cut-off date for determining eligibility of members for the purpose of voting through remote e-voting and participation in AGM and through VC/OAVM facility and e-voting at AGM: 17" September, 2021.

d) Members who have cast their vote may also attend AGM but shall not be

 All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, (CDSL) Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon

For Kinetic Engineering Ltd.

in the Notice of AGM dated 28th August, 2021, in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 ("Act") and rules framed thereunder read with General Circular No. 14/2020, General Circular No.17/2020

The Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed

of 38thAGM will be transacted only through voting by electronic means. The process for remote e-voting and e-voting at the AGM is provided in the Notice of 38*AGM.

AGM but will not be entitled to cast their vote again. The Cut-off date for determining the eligibility of Members for voting through remote e-

evoting@nsdl.co.in or admin@skylinerta.com

ids for e-Voting for the resolutions set out in AGM notice:

b) In case shares are held in demat mode, please provide DPID-CLID (16 digit DPID + CLID or 16 digit beneficiary ID), name, client master or copy of Consolidated Account statement, PAN (self-attested copy) and AADHAR (self-attested copy) by email at the Company's email id i.e. yaminiinvestments@gmail.com/ RTA's email id i.e. admin@skylinerta.com

(being sent electronically) and in particular, instructions for joining the AGM, manner of

Vandana Agarwal

Place: Mumbai

बोरिवलीत रहिवाशी इमारतीला भीषण आग

VJTF EDUSERVICES LIMITED

CIN: L80301MH1984PLC033922

Mumbai - 400064 Tel: 022-61056800/01/02 Fax:022-61056803 Email:vjtfho@vjtf.com Website:www.vjtf.com/www.wittykidsindia.com

EDUSERVICES LIMITEDwill be held on Thursday, 30thSeptember, 2021 at 03:00 P.M. atWitty World Romell Aether Layout, Off, Vishveshwar Nagar Rd, near Umiyamata Temple, Goregaon East, Mumbai 400 063. The Notice convening the AGM in annual report will be send to all the members at their respective

egistered address/Email address. The copy of aforesaid documents are also available on the company

egistered aduless in an aduless. The copy of aloresald documents are also available of the company website- www.vjft.com.
Further, we would like to inform you that the Register of Members and Share Transfer Books of th
Company will remain closed from 24th September, 2021 to 30th September, 2021 (both days inclusive) for

he purpose of 36THAnnual General Meeting (AGM) of the Company to be held on 30th September, 2021

to terms of Listing Regulations, the Company is providing e-voting facility to the members through CDSL terms of Listing Regulations, the Company is providing e-voting facility to the members through CDSL temote E- Voting will be available from 27thSeptember, 2021 (9:00 A.M) to 29thSeptember, 2021 (5:0

n case of any queries/Clarifications related to e-voting/Ballot form, members can contact Skylin Financial Services Private Limited, RTA of the Company (Contact no: +91-11-26812682-88).

For VJTF EDUSERVICES LIMITED

PUBLIC NOTICE

General Public is hereby informed that, Indian Bank, Matunga

Bazaar Branch 266-A, Temple Avenue, Deodhar Road, Matunga

Bazaar, Matunga- East, Mumbai—400019 has advanced certain

loan facilities to Mr. Noor Alam Gulam Mohd. Shaikhagainst

security of his Flat No. 702 on the: 7th Floor in the Building Known

as GALAXY APARTMENTS" situated at Bhandari Estate, Umarwadi

Mr. Noor Alam Gulam Mohd. Shaikh has purchased his above

mentioned flat from Mr. Ujjal Kumar Kesh and late Mrs. Munmun

Kesh through her legal heirs Mr. Ujjal Kumar Kesh (Husband) and

Mr. Veekrant Ujjal Kesh (Son) vide registered Agreement for Sale

Any person, having any benefits, titles, claims, objections, demand

or rights or interest whatsoever in respect of the above mentioned flat, is hereby required to intimate the same in writing, along with

supporting documents to the undersigned within fourteen (14)

days from the date of publication of this notice of such claim, failing

which any such rights, entitlement, interest, benefit claim, demand

and/or objection if any of such person(s)/entity shall deemed to be

जी डी ट्रेडिंग ॲन्ड एजन्सीज लिमिटेड

सीआयएन : L51900MH1980PLC022672

नोंदणीकृत कार्यालय : इंडियन मर्कंटाईल चेंबर्स, ३ रा मजला, १४-आर कमानी मार्ग,

बॅलार्ड इस्टेट, मुंबई ४०० ००१ ईमेल आयडी : gdtal2000@gmail.com

वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना व ई-मतदान माहिती व

बुक क्लोजर तारीख

सचना याद्वारे देण्यात येते की**, जी डी ट्रेडिंग ॲन्ड एजन्सीज लिमिटेड** च्या सभासदांची ४१ वी वार्षिव

तर्वसाधारण सभा (एजीएम) गुरुवार, दि. ३० सप्टेंबर, २०२१ रोजी १.०० वा. एजीएम सूचनेमध्ये विहित

नियम, २०१४ च्या सहवाचन कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद ९१ अंतर्गत याद्वारे सूचित करण्यात येते की

सभासदांचे रजिस्ट्रर व कंपनीचे शेअर ट्रान्सफर बुक्स दि. २४ सप्टेंबर, २०२१ ते दि. ३० सप्टेंबर, २०२१ (दोर्न्ह

कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) नियम २०१५ च्या नियम २० सहवाचन कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेर

. गॅशनल सीक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनसडीएल) द्वारे प्रदानित ईलेक्ट्रॉनिक मीन्स (परोक्ष ई–मतदान) मार्फत

ई-मतदान तपशील फॉर्म अंतर्गत भाग ×१ व्या एजीएमची सचना नॅशनल सीक्यरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) वेबसाइट https://www.evoting.nsdl.com वर प्रसिद्ध करण्यात येईल

परोक्ष ई-मतदानाची सरुवात दि २५ सप्टेंबर २०२१ रोजी स ९ ०० वा सरु होईल व परोक्ष ई-मतदान दि

२९ सप्टेंबर, २०२१ रोजी सायं. ५.०० वा. बंद होईल. परोक्ष ई-मतदान सदर तारीख व वेळे पश्चात अकार्यरत

सभासदांचे मतदान हक व इक्विटी भाग भांडवल निर्धारित तारीख दि. २३ सप्टेंबर, २०२१ रोजी त्यांचे

शेअर्सचे प्रदान करावे. सभासदांचे रजिस्ट्रर/ लाभार्थी मालक यांना निर्धारित तारीखा अनुसार दि. २३ सप्टेंबर

२०२१ रोजी एजीएममध्ये उपस्थित राहन परोक्ष ई-मतदानाच्या मार्फत मतदान केले आहेत ते एजीएममध्ये

कोणत्याही चौकशी वा शंका असल्यास ई-मतदान प्रणाली संबंधात तुम्ही Frequently Asked whiledist चाकरा। वा राका असल्यास इन्मतदान प्रणाला सकवारा गुन्छ Trequently Asacca Questions (FAQs) व ई-मतदान युक्त मॅन्युअल वरील www.evoting.nsdl.com वर उपलब्ध डाउनलोड सेक्शन अंतर्गत पाहावे वा तूर. क्र. १८००-२२२-९९० वा evoting@nsdl.

गुड व्हॅल्यू इरिगेशन लि.

सीआयएन : L74999MH1993PLC074167

नोंदणीकृत कार्यालय : ३ रा मजलां, इंडस्ट्रियल अशोरन्स बिल्डींग, चर्चगेट, मुंबई - ४०० ०२०

२७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना व माहिती

सूचना याद्वारे देण्यात येत आहे की, गुड व्हॅल्यू इरिगेशन लिमिटेडच्या सभासदांची २७ वी वार्षिव

सर्वसाधारण सभा **शनिवार, दि. २५ सप्टेंबर, २०२१ रोजी स. १०.३० वाजता** व्हिडीओ कॉन्फरेंसिंग

व्हीसी)/ अन्य व्हिडीओ मीन्स (ओएव्हीएम) मार्फत सामान्य सर्क्युलर क्र. १४/२०२०, १७/२०२० व

०/२०२० दि. ८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२० व ०५ मे, २०२० अनुक्रमे यांच्यासह अनुपालन

मिनीस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफे अर्स (एमसीए सर्क्युलर्स) यांचे मंत्रालय व अन्य लागू तरतृदी अनुसार कंपनी

कायदा, २०१३ व सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनिमयन, २०१५ अंतर्गत आयोजित

केली आहे. सभासद कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १०३ अंतर्गत कोरमच्या असटेंटर्निंगहेतुकरित

सभासदांनी कपया नोंद्र घ्यावी की. वित्तीय वर्ष २०२०-२०२१ करिता कंपनीचा वार्षिक अहवाल नॅशनल

सीक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड लिंक वर पुरविण्यात आलेली परोक्ष ई-मतदान सुविधा देऊ करीत आहे

व कंपनी/ रजिस्ट्रर व शेअर ट्रान्सफर एजन्ट (आरटीए) यांच्यासह नोंदणीकृत एमसीए सर्क्युलर व सर्क्युल

क. सेबी / सीएफड़ी / सीएमड़ी १ /सीआयआर /पी /२०२० /७९ दि. १२ मे. २०२० अनुसार सेबी दारे जार

करण्यात आली आहे. सदर सूचना वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाइट www.gvilco.com व स्टॉक

कृपया नोंद घ्यावी की, सभासद यांच्याद्वारे ठरावांवर मतदान करण्यात आलेले सभासद यांना पुन्हा मतदान

. करता येणार नाही. ई–मतदान मॉड्युल एजीएमच्या ठिकाणी एनएसडीएल द्वारे सभेच्या निष्कर्षांनंतर मतदान

मिनीटांकरिता एनएसडीएल द्वारे अकार्यरत करण्यात येईल. मतदानाच्या माध्यमातन मतदान हक बजाव

शकत नाहीत. केवळ व्हीसी/ओएव्हीएम मार्फत कंपनीचे भागधारक शेअर्सधारक आहेत ते एकतर प्रत्यक्ष

सभासदांचे रजिस्ट्रर व कंपनीचे शेअर ट्रान्सफर बुक्स रविवार, दि. १९ सप्टेंबर, २०२१ ते शनिवार, दि. २५

जर काही असल्यास नोंदणीकरण/ अद्ययावत करण्याकरिता सभासदांना ईमेल आयडी पुर्वा शेरेजिस्ट्री

(इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड (आरटीए) support@purvashree.com यांना पाठविण्यात येईल् सूचना याद्वारे पुढे देण्यात येते की, सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ व

कंपन्या कायदा, २०१३ (कायदा) च्या विनियमन ४२ च्या अनुच्छेद ९१ अंतर्गत आगामी एजीएमच्या निम् ताने समतुल्य शेअर्सवरील लाभांशाकरिता पात्र सभासदांची नावे घोषित करण्याकरिता कंपनीचे एजीएमच्या

व्यवसायांवर विचार विनीमय करावे. कंपनी कायदा, २०१३ च्या तरतूदी अनुसार तपशील खालीलप्रमाणे

परोक्ष ई-मतदानाचा कालावधी बुधवार, दि. २२ सप्टेंबर, २०२१ रोजी सं. ०९.०० वा सुरू होत असून

शुक्रवार, दि. २४ सप्टेंबर, २०२१ रोजी सायं. ५.०० वा. संपेल व ईलेक्टॉनिकली मतदान करावे कंपर्ने

. एजीएमच्या ठिकाणी उपस्थित असलेले परंतु परोक्ष ई–मतदानाद्वारे मत निर्धारित तारीखा अनुसार करण्यात

अशा सभासदांना व्हीसी/ ओएव्हीएम सुविधा मार्फत सध्याचे उपस्थित मतदान तसेच ठराव ई-मतदान मार्फत केल्यास एजीएमच्या दरम्यान सीडीएसएल द्वारे प्रदान केले आहे व ई-मतदानाच्या संबंधाज जारी

वा कोणत्याही चौकशीकरिता कृपया Frequently Ask Questions ("FAQs") व ई-म

तदान मॅन्युअल वरील उपलब्ध www.evotingindia.com हेल्प सेक्शन अंतर्गत helpdesk evoting@cdslindia.com (संपर्क साधावा. संचालक मंडळाच्या आदेशान्वरं

स्वरूपात वा डिमटेरियलाईज्ड स्वरूपात परोक्ष ई-मतदान सुविधेचा लाभ घेता येईल.

यवसायांवर विचारविनीमय करण्याकरिता कंपनीच्या नोंदणीकत कार्यालय येथे आयोजित केली आहे. सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ व व कंपनी (व्यवस्थापन व प्रशास

दिवस समाविष्ट) दरम्यान वार्षिक सर्वसाधारण सभेच्या हेतकरिता बंद राहिल

>८ अंतर्गत वेळोवेळी सधारित सची विनियमन व अनसार कंपनीने एजीएमच्य

under Sr. No. KRL1-14991-2018 dated 18.12.2018.

knowingly waived or abandoned.

Dated this 05.09.2021

त्यांचे मतदान करावे.

करण्यात येईल

ठिकाण : मुंबई दिनांक : ०४ सप्टेंबर, २०२१

व्हीसी/ ओएव्हीएम मार्फत आयोजित केली आहे.

एक्सचेंज अर्थात बीएसई लिमिटैड वर उपलब्ध आहे.

ई-मतदानाच्या मार्फत मतदान करण्याचे स्वरूप:

सप्टेंबर, २०२१ (दोन्ही दिवस समाविष्ट) दरम्यान बंद राहिल


वार्षिक अहवालाची पाठवणी:

दिनांक : ०३ सप्टेंबर, २०२१

P.M) and shall not be available thereafter.

Date: 05/09/2021 Place: Mumbai

eby Given That The 36th Annual General Meeting Of The Members Of M/s. VJT



मास्क न घालणाऱ्यां विरोधात मुंबई पोलिसांचा दणका

६ हजारहून अधिक नागरिकांवर दंडात्मक कारवाई

मुंबई, दि. ४ (प्रतिनिधी) : मुंबईत पुन्हा एकदा वाढू लागलेली कोरोना रुग्णसंख्या, तिसऱ्या लाटेचा धोका



पोलिस अधिक सतर्क झाले आहेत. मास्क न घालता रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांनावर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्याने मुंबई पोलिसांनी कामाला सुरुवात केली आहे. गुरुवारी (२ सप्टेंबर) मुंबईत मास्क न घालता फिरणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली असून एका दिवसांत तब्बल ६ हजारहून अधिक लोकांकडून दंड वसूल करण्यात आला आहे.

दिंडोशी ते दिहसर पर्यंतच्या भागातून एकूण ७१९ लोकांकडून दंड वसूल करण्यात आला आहे. काळाचौकी ते सायनपर्यंतच्या भागात पोलिसांनी ६६६ जणांवर कारवाई केली आहे. तर चेंबूर ट्रॉम्बे या भागात ६४६ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय दादर, शिवाजी पार्क, माहिम, विनोबा भावे नगर, कुर्ला या भागात ५५५ लोक मास्कविना फिरत असल्याचे आढळून आले.

पायधुनीपासून ते मलबार हिलपर्यंत ५४९ लोक मास्कविना आढळले. भायखळा ते वरळी पर्यंतच्या भागात ५४२ लोकांवर कारवाई करण्यात तर मुलुंड ते घाटकोपरपर्यंतच्या भागात ५५३ जणांना दंड ठोठावण्यात

मुंबईचे सहपोलिस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील यांनी मास्क न घालणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. यासाठी मुंबईतील १३ परिमंडळात स्थानिक पोलिस स्टेशन आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या व्यतिरिक्त एक विशेष पथक गणेशोत्सवाच्या दरम्यान नेमण्यात येणार आहे. दरम्यान, कोरोना नियमांचे पालन करा अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा इशारा मुंबई पोलिसांकडून देण्यात आला आहे.

कल्याण डोंबिवलीत दुपारपासून मुसळधार पावसाची हजेरी

कल्याण, दि. ४ (वार्ताहर) : कल्याण डोंबिवली परिसरात दुपार पासून पुन्हा एकदा पावसाने ढगांच्या कडकडाटासह जोरदार हजेरी लावली आहे. संततधार पडलेल्या पावसामुळे खरेदीसाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांचे खूप हाल झाले. पुढील २–३ दिवस ठाणे जिल्ह्यांसह महाराष्ट्रच्या काही जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा

हवामान खात्याने दिला आहे. त्यानूसार कल्याण डोंबिवली आणि आसपासच्या ग्रामीण भागात आज सकाळ ऊन होते मात्र दुपार ४ पासूनच कल्याण डोंबिवलीत पावसाच्या जोरदार तर मध्येच हलक्या स्वरूपाच्या सरी कोसळताना दिसत

आहेत. पण

संध्याकाळी ६

नंतर संततधार

लावल्याने घरी

चाकरमान्यांची

चांगली तारांबळ

डोळ्यातील आणि

पाणी साचले होते.

सखल भागात

उडाली. या

मुसळधार

पावसामुळे

कल्याण

परतणाऱ्या

पडणाऱ्या पावसाने

खूप जोरदार हजेरी

जाहीर नोटीस

जाहिर सुचना

या नोटिसद्वारे सर्व जनतेस कळविण्यात येते कि, माझे अशील श्रीमती. मनीषा शशिकांत सावंत पत्ता – सदनिका नं. ९०५ ,९

श्रामता. मनाथा शाशकात सावत पत्ता – सदानका न, २०५, ७ वा मञ्जल, बी वीन, आकुली गोडन को ऑप. हो. सो. लि., गाव आकुली, कोदिवली पूर्व, मुंबई, सीटीएस, नं. ११७६ हि सदनिका माझे अशिलाचे पती औ. शशिकांत सीताग्रम सावत योच्या नांचे अशून यांचा मृत्यू दिनांक १९१०-२०६५ ह्याला आहे. माझे अशील १. श्रीमती. मनीया शशिकांत सावत (पत्नी)

२. श्री. ऋषिकेश एस. सावंत (मुलगा) ३. सौ. मयुरी सुधांशु शिंदे (मुलगी) यांच्या व्यतिरिक्त कोणीही वारसदार नाही.

ावा (नुराना) जाजा जातारिय क्षाणांश वारस्वार नावाः या सदिनिके वर सदिनिकच्या एखाद्या भागावर कोणाचाहं कोणत्याही प्रकारचा हक्क, हिस्सा किंवा दावा असल्यास त्यांन नोटीस प्रसिद्ध झाल्या पासून १४ दिवसाच्या आत कागदपः माझ्या कार्यालयात घेऊन येणे. तसे न केल्यास् तशा कोणाचाहं

कोणत्याही प्रकारे हक्क, हितसंबंध नाही असे समजून किंव

पत्ता : दुकान नं. १९ आकांक्षा टॉवर रेल्वे स्टेशनजवळ, नालासोपारा (पूर्व)

डी.एस.तिवार्र उच्च न्यायालय वकिल

कोणाचाही असल्यास तो सोडून देण्यात आला आहे.

क्रिस्टल गार्डन इस्टेट सोसायटी लिमिटेड . ठाणे -४००६१०, ची वार्षिक सर्व साधारण सभा दिनांक २६/९/२०२१ रोजी सकाळी १० वाजत आयोजीत करण्यात येणार आहे . राज्य शासनान ठरवलेल्या नियमानुसार , सर्व सभासदांना आपला मोबाईल नंबर आणि इ मेल ऍड्रेस, ऑनलाइन सभेची माहिती आणि त्या संबंधी ची लिंक प्राप्त करण्यासाठी सोसायटी ला कळवण बंधनकारक केले आहे.

ऱ्यानुसार , सर्व सभादांनी वरील नमूद तपशील agmcrystal2021@gmail.com ह्या संकेत स्थळी दिनांक १० /९/२१ अगोदर कळवावा ही विनंती

ज्या सभासदांना मासिक बिल व इतर नोटिसांची प्राप्ती नियमीत इ मेल द्वारे होत असेल . त्यांन वरील नोटिसांची दखल घेऊ नये

सी. सुनीलकुमार

(सचिव)

अग्निशमन दलाचा जवान जखमा

मुंबई, दि. ४ (प्रतिनिधी) : बोरिवलीत एका रहिवाशी इमारतीमध्ये भीषण आग लागली होती. गांजावाला इमारतीच्या सातव्या मजल्यावर ही आग लागली होती. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार ते सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. आग विझवताना अग्निशमन दलाचा एक जवान जखमी झाला आहे.

'घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दल आणि काही पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्याला सुरुवात केली. यावेळी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु होते. यादरम्यान ४३ वर्षीय नाथा सर्जेराव बधक जखमी झाले.' अशी माहिती अधिकाऱ्याने दिली. सकाळी ९.३० च्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं. जखमी जवानाला उपचारासाठी कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आग लागलेला फ्लॅट बंद होता. याठिकाणी एक कार्यालय आहे. शॉर्ट सर्किट झाल्याने ही आग लागली होती अशी माहिती

Dr. Vinay Jai

Mr. Sujit Kerketta

Chief Manager(BM)

संचालव

डीआयएन : ००२८६७९३

झेनिथ फायबर्स लिमिटेड सीआयएन : L40100MH1989PLC054580

२०५, मरोळ भवन, २ रा मजला, मरोळ को-ऑप. इंड. इस्टेट लि., एम. व्ही. रोड, जे. बी. नगर पोस्ट, अंधेरी पूर्व, मुंबई - ४०० ०५९

फॅक्स क्र. : ०२२-२८५९९४२९/ दूर क्र. ०२२-२८५९९४२८ ईमेल : mumba ३२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

सूचना याद्वारे देण्यात येते की, कॉर्पोरेट अफेअर्स यांचे मंत्रालय (एमसीए सर्क्युलर) दि. ०५.०५.२०२० व सामान्य सर्क्युलर्स दि. ०८ एप्रिल, २०२०, सामान्य सर्क्युलर दिनांक १३ एप्रिल, २०२०, सामान्य सर्क्युलर दि. ५ मे, २०२० व सर्क्युलर दि. ४२ मे, २०२० रोजी जारी सीक्युरिटीज ॲन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी सर्क्युलर) यांच्याद्वारे जारी सर्क्युलर यांच्यासह एजीएमच्या सूचनेमध्ये पार पडलेल्या व्यवहारांवर विचार विनीमय करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरेंसिंग (व्हीसी) मार्फत कंपनी कायदा, २०१३ च्या लागू तरतूद अनुपालन बुधवार, दि. २९ सप्टेंबर, २०२० रोजी स. ११.०० वा. कंपनीच्या संभासदांची ३२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित केली आहे. एमसीए सर्क्युलर व सेबी सर्क्युलर यांच्या अनुसार ३२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची ई-प्रत कंपनीच्या वित्तीय वर्ष २०२०-२१ करिता एजीएम सूचनेसह वित्तीय अहवाल व अन्य वैधानिक अहवाल सभासदांना त्यांच्या सभासदांना कंपनी/रजिस्टर व ट्रान्सफर एजन्ट्स (रजिस्ट्रर)/डिपॉझिटरीज पार्टिसिपंट्स (डीपीज) मार्फत नोंदणीकृत असलेल्या ईमेल आयडीवर सर्व भागधारक यांना ईलेक्ट्रॉनिक मोड मार्फत दि. ०४ सप्टेंबर, २०२१ रोजी पाठविण्यात आला आहे व वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाइट ww.zenithfibres.com व स्टॉक एक्सचेंजची वेबसाइट www.bseindia. com वर उपलब्ध आहे

एजीएममध्ये सभासदानी उपस्थित राहणे व सहभागी होण्याकरिता व्हीसी सुविधा केवळ मार्फत सभेच्या सूचनेमध्ये कंपनीद्वारे तपशील प्रदान केला आहे. सभासद कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १०३ अंतर्गत कोरमच्या रिनॉकिंग हेतुकरिता व्हीसी

सभासद ज्यांचे ईमेल आयडी अद्याप नोंदणीकृत नाही आहेत त्यांनी खालील निर्देशित प्रक्रियेचा वापर करावा ही विनंती व सूचनेमध्ये त्यांचे ईमेल आयडी नोंदणीकरण करून घेण्याकरिता एजीएमची सूचना व वार्षिक अहवाल ईलेक्ट्रॉनिकली ई-मतदानाकरिता लॉगीन आयडी व पासवर्ड प्राप्त करावा:

ईमेल आयडीचे नोंदणीकरण/अद्ययावत करण्याचे स्वरूप :

१. प्रत्यक्ष स्वरूपातील भागधारक यांकरिता : फोलिओ क्र., भागधारकाचे नाव, शेअर सर्टिफिकेट (पुढील व मागील) यांची स्कॅन्ड प्रत, पॅन कार्ड व आधार कंपनी यांना ईमेल द्वारे ram@unisec.in वर प्रदान केले आहे

२. डिमॅट स्वरूपातील भागधारक यांकरिता : कृपया डिमॅट खाते तपशील प्रदान करावा नाव, क्लाएंट मास्टर वा स्थायी खाते अहवाल यांची प्रत, पॅन कार्डची सेल्फ अटेस्टेड स्कॅन्ड प्रत व आधार ईमेल आयडीवर प्रदान केले आहे

कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्देद ९१ अंतर्गत तरतूद अनुसार सभासदांचे रजिस्ट्रर व कंपनीचे शेअर ट्रान्सफर बुक्स दि. २३ सप्टेंबर, २०२९ ते दि. २९ सप्टेंबर, २०२९ (दोन्ही दिवस समाविष्ट) दरम्यान एजीएमच्या हेतुकरिता बंद राहिल.

कंपनीने परोक्ष ई-मतदानामार्फत मतदान करण्याची सविधा कंपनीच्या सभासदांना प्रदान केली आहे व सूचनेमध्ये पार पडलेल्या ठरावांवर मतदान करण्याचे हक आहेत. सीडीएसएल द्वारे प्रदानित एजीएमच्या तारखेस ई-मतदान तसेच ई-मतदानाचा वापर

परोक्ष ई-मतदान सुविधा शनिवार, दि. २५ सप्टेंबर, २०२१ रोजी स. ९.०० वा. सुरु होत आहे व मंगळवार, दि. २८ सप्टेंबर, २०२१ रोजी सायं. ५.०० वा. संपत आहे. एखाद्या व्यक्तीचे नाव सभासद/लाभार्थी मालक यांच्या रजिस्ट्रमध्ये उपलब्ध आहे त्यांना निर्धारित तारीखा दि. २२ सप्टेंबर, २०२० अनुसार परोक्ष ई-मतदानाची सुविधा प्रदान केली आहे. कोणाही व्यक्तीस कंपनीच्या सभेची सूचना व शेअर्स धारक सूचनेची पाठवणी निर्धारित तारीख दि. २२ सप्टेंबर, २०२१ रोजी पूर्ण केली आहे व एजीएमच्या सूचनेमध्ये निर्देशित तपशील अनुसार परोक्ष ई-मतदान व विहित प्रक्रियेकरिता कंपनीची वेबसाइट वर उपलब्ध आहे.

ठिकाण : वडोदरा

दि.०४ सप्टेंबर, २०२१

करण्याकरिता आयोजित केली आहे.

झेनिथ फायबर्स लिमिटेडकरिता सही/-सिद्धी शाह

ब्लॅक रोज इंडस्ट्रिज लिमिटेड

दूर. +९१-२२-४३३३ ७२०० फॅक्स : +९१-२२-२२८७ ३०२२ र्ड-मेल : investor@blackrosechemicals.com वेबसाइट : www.blackrosechemicals.com

३१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना व बुक क्लोजर तपशील

. सूचना याद्वारे देण्यात येते की, कंपनीच्या सभासदांची ३१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) बुधवार, दि. २९ सप्टेंबर, २०२१ रोजी स. ११.३० वा. (भाग्रवे) व्हिडीओ कॉन्फरेंस (व्हीसी)/अन्य ऑडिओ विज्युअल मीन्स (ओएव्हीएम) मार्फत एजीएम सूचनेमध्ये विहित व्यवसायांवर विचारविनीमय

कोव्हिड-१९ महामारीच्या कारणास्तव सीक्युरिटीज ॲन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी सर्क्युलर) यांच्याद्वारे जारी सामान्य सर्क्युलर क्र. १४/२०२०, १७/२०२० व २०/२०२० दि. ८ एप्रिल, २०२० १३ एप्रिल, २०२० व ५ मे, २०२० अनुक्रमे व सर्क्युलर क्रमांक सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१ सीआयआर/पी/२०२०/७९ दिनांक १२ में, २०२० अनुपालन व अन्य लागू तरतूद यांच्यासह कॉर्पोरेट अफेअर्स यांचे मंत्रालय , भारत सरकारी (एम्सीए सर्क्युलर्स) द्वारे जारी व्हीसी/ओएव्हीएम मार्फत कंपर्न कायदा २०१३ (ॲक्ट) व मेबी (मची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ (मेबी सूची अनिवार्यता) अनुसार सेंट्रल डिपॉझिटरीज सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) मार्फत प्रदानित एजीएमच्या सचनेमध्ये व्यवसायांवर विचारविनीमय करण्याकरिता आयोजित केली आहे ॲक्टच्या अनुच्छेद १०३ च्या अंतर्गत रिनॉकिंग हेतुकरिता व्हीसी/ ओएव्हीएम मार्फत एजीएममध्य

. सदर सर्क्युलर सहवाचन एजीएमची सूचना तसेच अतिविशेष अहवाल लेखा वित्तीय अहवाल, मंडळाच अहवाल व वार्ष्मिक अहवाल २०२०-२१ करिता वैधानिक लेखापरीक्षक अहवाल यांच्यासह ॲवटच्य वित्तीय वर्षाकरिता (वार्षिक अहवाल) अंतर्गत कंपनी वा डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सह नोंदणीकृत ईमेल आयडी वर सभासद / भागधारक यांना ईलेक्टॉनिक मोड मार्फत पाठवावे. वार्षिक अहवालाची ईलेक्टॉनिक पाठवणी सभासदांना वार्षिक अहवालाची प्रते कंपनीची वेबसाइट www.blackrosechemicals com वर उपलब्ध आहे व स्टॉक एक्सचेंज बीएसई लिमिटेड व नॅशनल सीक्यरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) www.evoting.nsdl.com वर उपलब्ध आहे

. नोंदणीकरणाचे स्वरूप/ ईमेल आयडी अपडेट करणे व बँक खाते तपशील . एमसीए सर्क्युलर्स व सेबी सर्क्युलर्स सहवाचन भागधारकांनी कृपया डिपॉझिटरी पार्टिसिपंट्ससह त्यांचे ईमेल

आयडी नोंटणीकत / अद्ययावत करावे व सदर वर्षामध्ये कोणत्याही भागधारकांना वार्षिक अहवालाचे ए. भागधारक ज्यांचे शेअर्स प्रत्यक्ष स्वरूपातील असतील व त्यांनी अद्याप त्यांचे ईमेल आयडी कंपनी.

बँक तपशील यांच्यासह नोंदणीकृत नाही त्यांनी कृपया त्यांचे ईमेल आयडी कंपनीचे ईमेल आयडी व आरटीए ईमेल आयडी येथे लेखी स्वरूपात रजिस्ट्र व शेअर ट्रान्सफर एजन्ट अर्थात सॅटेलाईट कॉर्पोरेट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (आरटीए) यांना ईमेल investor@blackrosechemicals com वर विनंती पाठवावी

सभासद जे डिमटेरियलाईज्ड स्वरूपातील शेअर्स धारक त्यांचे डिमॅट खात्यामध्ये डिपॉझिटरीज पाटिसिपंटस (डीपी) सह त्यांचे बँक खाते तपशील अपडेट करावे व ई-मेल आयडी नोंदणीकत करावे

४. ई-मतदान मार्फत मतदान करण्याचे स्वरूप : ए. सभासद व्हीसी/ ओएव्हीएम मार्फत केवळ सामान्य सर्वसाधारण सभेमध्ये उपस्थित राह शकतात

वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेमध्ये प्रदानित ईलेक्ट्रॉनिक मतदान प्रणाली (ई-मतदान) मार्फत

बी. परोक्ष ई-मतदान (परोक्ष इई-मतदान) मार्फत सभासद निर्धारित तारखेनुसार परोक्ष ई-मतदानाद्वारे आधीच मत दिलेले सभासद सभेस उपस्थित राहू शकतात, परंतु त्यांना एजीएमच्या ठिकाणी पुन्हा

सी. परोक्ष ई-मतदानाचे स्वरूप व ई-मतदान एजीएमच्या दरम्यान जे सभासद प्रत्यक्ष स्वरूपातील शेअर्स धारक आहेत व डिमटेरियलाईज्ड स्वरूपातील शेअर्स धारक आहेत त्यांनी एजीएमच्या ठिकाणी सूचनेम ध्ये प्रदानित तपशीलासह त्यांचे ई-मेल आयडी नोंदणीकत नसल्यास त्यांनी नोंदणीकरण करून घ्यावे डी. ई-मतदाना मार्फत मदान करण्याकरिता लॉगीन क्रेडेशिअल सभासदाना ईमेल मार्फत करावे. सभासद

यांना कंपनी/ आरटीए/ डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स सह नोंदणीकृत न केल्यास वा एजीएमच्या सूचनेमध्ये नोट्स मध्ये दिलेल्या खालील सूचनांचे पालन करावे. र्ड) सदर लॉगीन केडेंशिअल व्हीसी / ओएव्हीएम मार्फत एजीममध्ये उपस्थित राहावे

कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ सहवाचन कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्देद ९१ अंतर्गत व सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ अनुसार सुधारित सभासदांचे रजिस्ट्रर व कंपनीचे शेअर ट्रान्सफर बुक्स गुरुवार, दि. २३ सप्टेंबर, २०११ ते बुधवार, दि. २९ सप्टेंबर, २०२१ (दोन्ही दिवस समाविष्ट) दरम्यान एजीएमच्या हेतुकरिता बंद राहिल.

संचालक मंडळाची सभा दि. २७ मे, २०२१ रोजी अंतिम लाभांश रु. ०.४५/- प्रति शेअर्स करिता होत आहे व दर्शनी मल्य रु. १/- पत्येकीचे शेअर्स वर होत आहे. अंतिम लाभाश जर मंजर झाल्यास एजीएमच्या सभासदांद्वारे परोक्ष ई-मतदान व ई-मतदानाचे स्वरूप एजीएमच्या दरम्यान सूचनेमध्ये विहित प्रदानित त्यांचे ईमेल आयडी नोंदणीकरण करावे व डिमटेरियलाईज्ड स्वरूपात शेअर्से धारक आहेत प्रदर आयकर ॲक्ट, १९६१ अंतर्गत व सुधारित वित्तीय कायदा २०२० अनुसार लाभांश उत्पन्न व कंपनीचे

भागधारक यांना कर कपात करणे आवश्यक आहे (टीडीएस) तसेच भागधारकानां प्रदान करावे व परोक्ष ई-मतदान व मतदानाचा अहवाल व एजीएमचे मतदान एजीएमच्या हेतकरिता परोक्ष ई-मतदान व investor@blackrosechemicals.com वर अहवालीत तारखोस बुधवार, दि. २२ सप्टेंबर २०२१ रोजी सादर करण्यात येईल गुढे, वित्तीय ॲक्ट, २०२१ अनुसार सेक्शन २०६एबी अनुसार व दि. १ जुलै, २०२१ अनुसार कंपनीने उच्च

दर कपात करून लाभांशाचे प्रदान दोन वर्षाच्या आत प्रत्येकी रु. ५००००/- मात्र एकँत्रितरथ्यात करून कंपनीने ईजीएमच्या दरम्यान ई-मतदान प्रणाली मार्फत मतदानची सुविधा प्रदान केली आहे. ई-मतदाना मार्फत मतदान पार पाडण्याकरिता लॉगीन केडेंशिअल सभामदांना नोंदणीकत ईमेल आयडीवर पाठवावे सभासदांनी कृपया सूचनेमध्ये पार पडलेल्या सर्व सूचनांची नोंद घ्यावी (ईलेक्ट्रॉनिकली पाठविलेले) व विवरण तसेच एजीएममध्ये जोडले जाण्याकरिता तपशील एजीएममध्ये ई-मतदान व परोक्ष

विश्वजीत डहाणुक दिनांक ४ सप्टेंबर, २०२१ संचालव

गुड व्हॅल्यू इरिगेशन लि

ब्लॅक रोज इंडस्ट्रिज लिमिटेडकरित कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी

DYNACONS सीआयएन: L72200MH1995PLC093130 ७८, रत्नज्योत इंडस्ट्रियल इस्टेट, इरला लेन, विले पार्ले (पश्चिम), मुंबई ४०० ०५६

२०१५ व कंपनी कायदा. २०१३ च्या संबंधित तरतद व एमसीए सर्क्युलर्स अनुपालन डायनाकोन्स कंपनीच्य २०२१ रोजी दु. ३.०० वा. एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार व्यवसायावर विचारविनिमय करण्यासाट आयोजित केली आहे. मिनीस्टी ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालय (एमसीए) यांच्या अंतर्गत सर्क्यलर क्र. २ दिनांक ५ मे, २०२० रोजी व सर्क्युलर क्र. १४ दिनांक ८ एप्रिल, २०२० व सर्क्युलर क्र. १७ दि. १३ एप्रिल २०२० व सर्क्युलर क्र. ०२ दि. १३ जानेवारी, २०२१ (यापुढे एकत्रितरित्या एमसीए सर्क्युलर म्हणून संदर्भित सभेच्या ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीविना व्हीसी वा ओएव्हीएम मार्फत वार्षिक सर्वसाधारण सभ आयोजित केली आहे कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालय (एमसीए सर्क्युलर्स) व सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी सीएमडी/१/सीआयआर/पी/२०२०/७९ दि. १२.०५.२०२० अनुसार सीक्युरिटीज ॲन्ड एक्सचेंज बोर्ड ऑप् इंडिया (सेबी सर्क्युलर) अनुसार जारी करण्यात येत आहे. सदर एजीएम सूचनेमध्ये पार पडलेल्या व्यवसायां विचार विनीमय करण्याकरिता एजीएम एमसीए द्वारे तीन महिने सामान्य विस्तार मंजर केली आहे. सभासदां-ॲक्टच्या अनुच्छेद १०३ अंतर्गत कोरमच्या हेतुकरिता व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएममध्ये उपस्थित राहा . वित्तीय वर्ष २०२०–२१ करिता वार्षिक अहवालासह वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना सर्व सभासव

ईलेक्टॉनिकली लाग् सर्क्युलर्स अनुपालन व एजीची आयोजित स्थायी व एकत्रित असलेल्या मंडळाचे अहवाल

नेखा अहवाल व अन्य दस्तावेज यांच्यासह त्यांच्या ईमेल आयडीवर सेबी जारी सर्क्युलर्स व एमसीए सक्

सहवाचन कंपनी/ डिपॉझिटरी पार्टिसिपंट्ससह नोंदणीकृत ईमेल आयडीवर पाठवावे. परीक्ष ई–मतदान प्रक्रिये ध्ये सक्षम भागीदारी मिळविण्याकरिता सभासद ज्यांचे नाव एजीएमच्या सूचनेमध्ये पाठवणी पूर्ण झाली नार्ह

त्यांचे संबंधित सक्युंलर्स यांच्या अंतर्गत ईमेल आयडीच्या नोंदणीकरणाकरिता कंपनीच्या त्यांच्या रजिस्ट्रर ट्रान्सफर एजन्ट्रस (आरटीए) सह कंपनी योग्य व्यवस्था करेल. कंपनीचा वार्षिक अहवाल नॅशनल सीक्युरिटी

डेपॉझिटरी लिमिटेड लिंक वर पुरविण्यात आलेली परोक्ष ई-मतदान सुविधा देऊ करीत आहे व कंपनी/ रॉजिस्ट्र

व शेअर ट्रान्सफर एजन्ट (आरटीए) यांच्यासह नोंदणीकृत अनुसार सेंबी द्वारे जारी करण्यात आली आहे. सद सूचना वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाइट www.dynacons.com व स्टॉक एक्सचेंज अर्थात बीएसई

लैमिटैड www.bseindia.com व www.nseindia.com वर उपलब्ध आहे तसेच नॅशनर

सीक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) www.evotingindia.nsdl.com वर उपलब्ध

३. सभासदांद्वारे नोंदणीकरण / अद्ययावत करण्याचे स्वरूप

. प्रत्यक्ष स्वरूपातील शेअर्स धाकर : भागधारक यांनी info@bigshareonline.com वर आरटीए . मार्फत फोलिओ क्र. वर कोटिंकरिता विनंती पाठवावी.

बी जर शेअर्स द्विमेंट स्वरूपातील असल्यास : भागधारकांनी कपया डिपॉझिटरी पार्टिसिपंट (डीपी) यांना संपर्क साधावा वा डीपी द्वारे इईमेल आयडी व बँक खाते तपशील डिमॅट खाते अनुसार पाहावे.

सभासद व्हीसी / ओण्व्हीएम मार्फत केवळ सामान्य सर्वसाधारण सभेमध्ये उपस्थित राहू शकतात वार्षिव

तर्वसाधारण सभेच्या सूचनेमध्ये प्रदानित ईलेक्टॉनिक मतदान प्रणाली (ई–मतदान) मार्फत करावे. बी. परोक्ष ई-मतदान (परोक्ष इई-मतदान) मार्फत सभासद निर्धारित तारखेनुसार परोक्ष ई-मतदानाद्वारे आधीच मत दिलेले सभासद सभेस उपस्थित राहू शकतात, परंतु त्यांना एजीएमच्या ठिकाणी पुन्हा मत देतायेणार नाही.

सी. परोक्ष ई-मतदानाचे स्वरूप व ई-मतदान एजीएमच्या दरम्यान जे सभासद प्रत्यक्ष स्वरूपातील शेअर्स धारक आहेत व डिमटेरियलाईज्ड स्वरूपातील शेअर्स धारक आहेत त्यांनी एजीएमच्या ठिकाणी सूचनेमध्ये प्रदानित तपशीलासह त्यांचे ई–मेल आयडी नोंदणीकत नसल्यास त्यांनी नोंदणीकरण करून घ्यावे. डी. ई–मतदाना मार्फत मदान करण्याकरिता[ँ] लॉगीन क्रेडेंशिअल सभासदांना ईमेल मार्फत करावे. सभासद यांना

कंपनी/ आरटीए/ डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स सह नोंदणीकृत न केल्यास वा एजीएमच्या सूचनेमध्ये नोट्स मध्ये दिलेल्या खालील सूचनांचे पालन करावे. ई. एजीएमच्या ठिकोणी व्हीसी/ ओएव्हीएम मार्फत उपस्थित लॉगीन क्रेडेंशिअल एजीएमच्या सूचनेमध्ये दिलेले

वित्तीय वर्ष अखोर दि. ३१ मार्च, २०२१ करिता रु. १०/- प्रत्येकीच्या दर्शनी मूल्यांच्या रु. ०.५० प्र इक्विटी शेअर्स यांच्या अंतरिम लाभाशांचे प्रदान दि. १५ सप्टेंबर, २०२० रोजी करून सर्व भागधारक यांना दि २३ सप्टेंबर, २०२० रोजी सक्षम करण्यात येईल. अंतिम लाभाशांचे प्रदान दि. ३१ मार्च, २०२१ अखेर वित्तीय

र्षाकरिता अंतिम लाभशंवर विचार करण्यात येईल. सभासदांचे रजिस्ट्रर व शेअर् ट्रान्सफर बुक्स शुक्रवार दि. २४ सप्टेंबर, २०२१ ते गुरुवार, दि. ३० सप्टेंबर, २०२१ (दोन्ही दिवस समाविष्ट) दरम्यान एजीए बी. एखाद्या व्यक्तीने कंपनीद्वारे एजीएमच्या सूचनेच्या पाठवणीपश्चात कंपनीचे शेअर्ससंपादित केले असतील व कंपनीचा सभासद बनला असल्यास व निर्धारित अंतिम तारीख सभासद लाभार्थी धारकांच्या रजिस्टरमध्ये ज्याचे नाव नोंद असेल अशी व्यक्ती एजीएमच्या सूचनेत विहित केल्यानुसार प्रक्रियेचे अनुसरण करून ई–मतदानाद्वा

किंवा एजीएमच्या ठिकाणी मतदान मतपत्रिकेच्या माध्यमातून मतदानाचा आपला हक्क बजावू शकेल. डी. ई-मतदान मॉड्युल एजीएमच्या ठिकाणी एनएसडीएल द्वारे सभेच्या निष्कर्षानंतर मतदान मिनीटांकरित रनएसडीएल द्वारे अकार्यरत करण्यात येईल. मतदानाच्या माध्यमातून मतदान हक बजावू शकत नाहीत केवळ व्हीसी/ओएव्हीएम मार्फत कंपनीचे भागधारक शेअर्सधारक आहेत ते एकतर प्रत्यक्ष स्वरूपात वा डिम टेरियलाईज्ड स्वरूपात परोक्ष ई-मतदान सुविधेचा लाभ घेता येईल.

. लाभांश स्विकतीकरिता नोंदणीकरण करणे अनिवार्य आहे. सभासदांनी कपया त्यांचे संपूर्ण बँक तपशील गेंदणीकत / अपडेंट करावे : डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स यांच्यासह त्यांचे डिमॅट खाते मेन्टेन्ड करावे व जर शेअर्स डिमटेरियलाईज्ड

त्रपातील असल्यास त्यांनी आवश्यक दस्तावेज सादर करावे. बी. कंपनी/ बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड investor@dynacons.com pigshareonline.com वर ईमेल करावा वा ... पाहावे तसेच शेअर्स प्रत्यक्ष स्वरूपात सादर करावे . सभासदांचे नाव, फोलिओ क्रमांक, बँक तपशील (बँक खाते क्रमांक, शाखा बँक नाव व पत्ता, आयएफएसर

कोड, एमआयसीआर तपशील वर स्वाक्षरीकृत विनंती स्कॅन्ड प्रत . पॅन कार्डची सेल्फ अटेस्टेड प्रत व ३. कॅन्सल चेक लीफ

 सभासदांनी कपया सचनेमध्ये पार पडलेल्या सर्व सचनांची नोंद घ्यावी (ईलेक्टॉनिकली पाठविलेले) विवरण तसेच एजीएममध्ये जोडले जाण्याकरिता तपशील एजीएममध्ये ई-मतदान व परोक्ष ई-मतदानाम मतदान करावे. मंडळाच्या आदेशान्व

डायनाकोन्स सिस्टम्स ॲन्ड सल्युशन्स

ठिकाण : मंबई कंपनी सचिव व अनुपालन अधिकार

यामिनी इन्वेस्टमेंट्स कंपनी लिमिटेड सीआयएन : L6712MH1983PLC029133

डी-२१५, क्रीस्टल प्लाझा, न्यु लिंक रोड, इन्फिनीटी मॉलच्या समोर

ईमेल : yaminiinvestment@gmail.com वेबसाइट : www.yaminiinvestment.com

३८ वी वार्षिक सर्वसाधाारण सभेची सूचना, परोक्ष ई-मतदान व बुक क्लोजर

सूचना याद्वारे देण्यात येत आहे की, यामिनी इन्वेस्टमेंट्स कंपनी लिमिटेड यांच्या सभासदांची ३८ वी वार्षि सर्वेसाधारण सभा ई–मतदान सुविधा मार्फत एजीएमच्या सूचनेमध्ये विहित विचार विनीमय करण्याकरित व्हिडीओ कॉन्फरेंसिंग (व्हीसी)/ अन्य ऑडिओ–व्हिज्युअल मीन्स (ओएव्हीएम) मार्फत **सोमवार**, दि. २७ सप्टेंबर, २०२१ रोजी दु. २.०० पर्यंत दि. २८ ऑगस्ट, २०२१ रोजी एजीएमच्या सूचनेमध्ये पा पडलेल्या व्यवसायांवर विचारविनीमय करण्याकरिता आयोजित करण्यात येत आहे.

कंपनी कायदा, २०१३ (ॲक्ट) च्या लागू तरतूदी अनुपालन व नियम अनुसार क्र. २०/२०२० दिनांक ०५ मे, २०२० सहवाचन सामान्य सर्क्युलर क्र. १४/२०२० दिनांक ०८ एप्रिल २०२० व सामान्य सक्युंलर क्र. १७/२०२० दिनांक १३ एप्रिल, २०२० व ५ मे, २०२० अनुक्रां मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स (एमसीए सर्क्युलर्स) अनुसार जारी व सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ (विनियमन) व सेबी सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/ सीएफडी/ सीएमडी१

सीआयआर/पी/२०२०/७९ वि. १२ मे, २०२० अनुसार आहे. वित्तीय वर्ष २०२०-२०२१ करिता एजीएमची सूचना व वार्षिक अहवालाची सूचना व संबंधित सर्क्युलर सहवाचन अनुपालन वित्तीय अहवालासह, संचालक मंडळाचा अहवाल, लेखापरीक्षा अहवाल व अन्य आवश्यक दस्तावेज ईलेक्टॉनिक पत सर्व सभासद यांना कंपनी वा डपॉझिटरी पार्टिसिपंटस यांच्यास नोंदणीकृत ईमेल आयडीवर सोमवार, दि. २० सप्टेंबर, २०२१ रोजी सभासदांचे रजिस्टर/ लाभार्थी मालव

यांना कंपनीचे रजिस्ट्रर व शेअर ट्रान्सफर एजन्ट्स वा त्यांचे संबंधित डिपॉझिटरीज यांच्य करावे. सभासद यांना व्हीसी/ ओएव्हीएम मार्फत एजीएममध्ये सहभागी होण्याकरिता जोडले जावे सभासदांनी एजीएममध्ये जोडले जाण्याकरिता सभासद कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १०३ अंतर्गत रिनॉकिंग कोरमच्या हेतुकरिता व्हीसी/ओएव्हीएम मार्फत उपस्थित राहू शकतात सभासदांचे रजिस्ट्रर व कंपनीचे शेअर ट्रान्सफर बुक्स दि. २१ सप्टेंबर, २०२१ ते दि. २७ सप्टेंबर, २०२१ (दोन्ही दिवस समाविष्ट) दरम्यान वार्षिक सर्वसाधारण सभेच्या हेतुकरिता बंद राहिल.

३८ वी एजीएमची सदर सूचना व वित्तीय वर्ष २०२०–२१ करिता वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाइत www.yaminiinvestment.com वएनएसडीएल वेबसाइट www.evoting.nsdl.com व स्टॉक एक्सचेंज अर्थात बीएसई लिमिटेड www.bscindia.com वर उपलब्ध आहे.

एजीएम दरम्यान परोक्ष ई-मतदान व ई-मतदानाकरिता माहिती

कंपन्या कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १०८ च्या तरतुदी सहवाचन कंपन्या (व्यवस्थापन व प्रशासन

नियम, २०१४ च्या नियम २० अंतर्गत व सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ अनुसार भारताच्या कंपनी सेक्नेटरीच्या संस्थेद्वारे जारी सामान्य सभा कृपया नोंद घ्यावी की, सभास यांच्याद्वारे ठरावांवर मतदान करण्यात आलेले सभासद यांना पुन्हा मतदान करता येणार नाही. ई-मतदान मॉड्यूल एजीएमच्या ठिकाणी एनएसडीएल द्वारे सभेच्या निष्कर्षांनंतर मतदान मिनीटांकरिता एनएसडीएर द्वारे अकार्यरत करण्यात येईल. मतदानाच्या माध्यमातून मतदान हक्क बजावू शकत नाहीत. केवळ व्हीसी ओएव्हीएम मार्फत कंपनीचे भागधारक शेअर्सधारक आहेत ते सर्क्यलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएए डी/१/सीआयआर/पी/२०२०/२४२ दि. ०९ डिसेंबर, २०२० अनुसार व सर्क्युलर क्र. सेबी/एचओ सीएफडी/सीएमडी/१/सीआयआर/पी/२०२०/२४२ दि. ०९ डिसेंबर, २०२० अनुसार सीक्युरिटी द्वारे प्रदानित ईलेक्टॉनिक मतदान प्रणालीचा वापर करून ईलेक्टॉनिक मीन्स (ई–मतदान) द्वारे एजीएमच्य सूचनेमध्ये पार पडलेल्या सर्व ठरावांवर त्यांचे ३८ व्या एजीएमच्या सूचनेमध्ये प्रदानित एजीएममध्ये ३८ व्य एजीएमच्या सूचनेमध्ये पार पडलेल्या व्यवसायांवर विचार विनिमय करणे. ३८ वी एजीएमची सूचनेमध् प्रदानित एजीएमच्या ठिकाणी परोक्ष ई-मतदान व ई-मतदानाकरिता प्रक्रिया.

परोक्ष ई–मतदान शुक्रवार, दि. २४ सप्टेंबर, २०२१ रोजी स. ९.०० वा. सुरु होईल व रविवार, दि. २६ सप्टेंबर, २०२१ रोजी सायं. ५.०० वा. संपेल. सदर कालावधीच्या दरम्यान सभासद ईलेक्ट्रॉनिकली मतदान करू शकतात. ई-मतदान मोड्यल एनएसडीएल द्वारे अकार्यरत करण्यात येईल. सभासद यांच्याद्वारे ठरावांवर मतदान करण्यात आलेले सभासद यांना पुन्हा मतदान करता येणार नाही

ई–मतदान मॉड्युल एजीएमच्या ठिकाणी एनएसडीएल द्वारे सभेच्या निष्कर्षांनंतर मतदान एनएसडीएल द्वारे अकार्यरत करण्यात येईल. मतदानाच्या माध्यमातून मतदान हक्क बजाव शकत नाहीत. केवळ व्हीसी, ओएव्हीएम मार्फत कंपनीचे भागधारक शेअर्सधारक आहेत ते एकतर प्रत्यक्ष स्वरूपात वा डिमटेरियलाईज्ड स्वरूपात परोक्ष ई-मतदान सुविधेचा लाभ घेता येईल. निर्धारित तारीख अनसार सभासदांची पात्रता तसेच एजीएमच्या ठिकाणी परोक्ष ई-मतदान व ई-मतदान

मार्फत सभासदांना बुधवार, दि. २० सप्टेंबर, २०२१ रोजी आहे.

एखाद्या व्यक्तीने कंपनीद्वारे एजीएमच्या सूचनेच्या पाठवणीपरचात कंपनीचे शेअर्ससंपादित केले असतील व कंपनीचा सभासद बनला असल्यास व निर्धारित अंतिम तारीख सोमवार, दि. २० सप्टेंबर, २०२१ अनुसार अर्थात evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवून लॉगीन आर्यडी व पासवर्ड प्राप्त कराव

वा ॲडिमन admin@skylinerta.com करावे. सभासद लाभार्थी धारकोंच्या रजिस्टरमध्ये ज्याचे नाव नोंद असेल अशी व्यक्ती एजीएमच्या सचनेत विहित केल्यानुसार प्रक्रियेचे अनुसरण करून ई-मतदानाद्वारे किंवा एजीएमच्या ठिकाणी मतदान मतपत्रिकेच्य माध्यमातून मतदानाचा आपला हक्क बजावू शकतात व कु. सरिता मोटे यांना सहा. व्यवस्थापव

एनएसडीऐल evoting@nsdl.co.in वो दूर. क्र. ०२२-२४९९ ४५४५ वर संपर्क साधावा. ज ई-मतदान संबंधात चौकशी/ तक्रारीकरिता तुम्ही Frequently Asked Questions (एफएक्यू त्र ई-मतदान युजर मॅन्युअल वरील सीडीएसएल वर उपलब्ध वेबसाइट https://www.evoting nsdl.com चा वापर करावा व डाउनलोड सेक्शन अंतर्गत evoting@nsdl.co.in वर लेर्ख ईमेल करावा वा श्री. विरेंद्र राणा, ईमेल admin@skylinerta.com करून १८००-२२ ४४ ३० एजीएम सचनेमध्ये पार पडलेल्या तरावांकरिता ई-मतदानाकरिता ईमेल आयडीचे नोंदणीकरण व यजर आयर्ड

व पासवर्ड प्रक्रिया करण्याकरिता डिपॉझिटरीजसह नोंदणीकृत नसलेले ईमेल आयडी व सभासदांची प्रक्रिया :

. प्रत्यक्ष स्वरूपातील भागधारक यांकरिता : आवश्यक तपशील जसे फोलिओ क्र., भागधारकाचे नाव शेअर सर्टिफिकेट (पुढील व मागील) यांची स्कॅन्ड प्रत), पॅन (पॅन कार्डची सेल्फ अटेस्टेड स्कॅन्ड प्रत) आधार (आधार कार्डची सेल्फ अटेस्टेड स्कॅन्ड प्रत) कंपनी यांना ईमेल द्वारे/आरटीए ईमेल आयडी द्वां yaminiinvestments@gmail.com/RTA ईमेल admin@skylinerta.com व

. डिमॅट स्वरूपातील भागधारक यांकरिता : कृपया डिमॅट खाते तपशील प्रदान करावा (सीडीएसएल–११ डिजीट लाभार्थी आयडी वा एनएसडीएल १६ डिजीट डीपीआयडी + सीएलआयडी), नाव, क्लाएर मास्टर वा स्थायी खाते अहवाल यांची प्रत. पॅन (पॅन कार्डची सेल्फ अटेस्टेड स्कॅन्ड प्रत), आधार (आधार कार्डची सेल्फ अटेस्टेड स्कॅन्ड प्रत) कंपनी/आरटीए ईमेल आयडी yaminiinvestments@ gmail.com/RTA ईमेल admin@skylinerta.com वर विनंती पाठवावी

गि. सभासदांना ईमेल विनंती evoting@nsdl.co.in वर युजर आयडी व पासवर्ड प्रदान करून पॉईंट (ए) वा (बी) निर्देशित करून सभासदाना पाठवावे.

व्हीसी / ओएव्हीएम मार्फत एजीएममध्ये जोडले जाण्याकरिता प्रक्रिया :

सभासदांनी कंपनीच्या एजीएमकरिता इव्हन सिलेक्टींग करून व परोक्ष ई-मतदान लॉगीन क्रेडेंशिअल च वापर करून https://www.evoting.nsdl.com मार्फत व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएममध्ये उपस्थित राहावे. एजीएमच्या सूचनेमध्ये व्हीसी/ ओएव्हीएम मार्फत एजीएममध्ये उपस्थित राहावे. सभासदांनी कृपया नोंद घ्यावी की, एजीएम (ईलेक्ट्रॉनिकली पाठवाबी) सूचनेमध्ये पार पडलेल्या सर्व

सूचनांची नोंद घ्यावी व विवरण तसेच एजीएममध्ये जोडले जाण्याकरिता तपशील एजीएममध्ये ई-मतदान व परोक्ष ई–मतदानामार्फत मतदान करावे. यामिनी इन्वेस्टमेंटस कंपनी लिमिटेडकरित

वंदना अगरवा संचालव

डीआयएन : ०२३४७५९३

पंचांग

५ सप्टेंबर २०२१, रिववार, विक्रम संवत्– २०७७ शालिवाहन शके संवत्- १९४३, संवत्सर - प्लवनाम अयन- दक्षिणायन, मास- श्रावण, ऋतु- वर्षा, कृष्ण पक्ष तिथि:त्रयोदशी ०८:२१:४०, नक्षत्र:ओषा १८:०७:१२ योगःपरिध ०८:३२:०३, करणःवणिज ०८:२१:४०

करणःविष्टि २०:०४:५५, सूर्यःसिंह, चन्द्रःसिंह१८:०७:१२

संत ताजुद्दीनबाबा पुण्यतिथी - नागपूर, शिक्षक दिन

विशेष - शिवरात्री, अदित्या पूजन,

सुविचार

चूक ही चिवट वनस्पती आहे, ती वाटेल त्या भूमीत फोफावते.

कथा उपदेश

प्रामाणिकपणा

पालनपूर हे गुजरातेतील ऐतिहासिक शहर. मुंबईचा जव्हेरी बाजार पालनपूरच्या जैन जवाहिऱ्यांनी गजबजलेला आहे. तेथे १९२४ मधील घडलेली ही घटना. एक इंग्रज अंमलदार नि त्यांची मड्डम यांनी एक सोन्याचा चंद्रहार पाच हजारांना विकत घेतला. पेढीचे मालक सूरजमलभाई थोड्या वेळाने दुकानात आले. त्यांना या व्यवहाराची हकीकत कळताच अरिष्ट कोसळल्यासारखा त्यांचा चेहरा गोरामोरा झाला; कारण त्या हाराची किंमत तीन हजार होती. त्यानीं युरोपियनांच्या हॉटेलातून चौकशीसाठी माणसे पाठवली, त्या जोडप्याचा छडा लावला नि दोन हजार रुपये परत केले. सूरजमलशेठजींच्या दानतीची ही कथा दंतकथेत परिणत झाली. लोक त्यांना 'देवमाणूस' म्हणूनच ओळखत. उत्तरायुष्यात त्यांनी अध्यात्मसाधनाही केली. सूरजमलशेठजींच्या सचोटीच्या कथा पालनपूरच्या नबाबाच्या कानावर गेल्या तेव्हा 'ये तो अल्ला है भई, अल्ला !' असे उद्गार निघाले. आजही जव्हेरी घराण्यात 'अल्ला' हे आडनाव लावतात. पालनपूरच्या महाजन हाॉस्पिटलच्या प्रवेशद्वारापाशी या सत्यनिष्ठ व्यापाराचा पुतळा आहे. त्यावरही 'सूरजमल जव्हेरी अल्ला' असाच नामोल्लेख आहे !

कथा उपदेश : सचोटीने, प्रामाणिकपणाने व्यवहार केल्यास तोटा न होता आपले नाव या जगात राहते.

(गुरु वचन)

भक्ताचे समाधान

दक्षिण भारतात एक शेतकरी राहात होता. तो शेतीची कामे करण्यासह भक्तीमय पदेही रचत असे तसेच आजारी व निराधार लोकांची सेवाही करत होता. भगवान श्रीकृष्ण त्याचे आराध्यदेवत होते. भगवान श्रीकृष्णांच्या लिला असलेला ग्रंथ श्रीमद भागवताचे लोकभाषेत अनुवाद करायचा असे त्याने ठरविले होते.ज्यामुळे येथील लोक प्रभूंच्या लिलांचा आनंद घेऊ शकतील.

शेतकऱ्याने कितीतरी वर्षाच्या अथक परिश्रमाने भागवताचा अनुवाद पुर्ण केला. एका दिवशी एक विद्वान संत त्याच्या नगरीत प्रवचन देण्यासाठी आले. त्यांना शेतकऱ्यांच्या भक्तीरचना आवडलेल्या होत्या. त्यांनी भागवताच्या अनुवादाचे बाड पाहिले. तेव्हा त्यांना आश्चर्य वाटले ते म्हणाले की, या अनुवादाची भाषा समर्थ आणि सक्षम अशी आहे. तू अशा उत्कृष्ट भाषेचा वापर कसा काय केला. त्यांनी त्याला सल्ला दिला की या राज्यातील राजाला तू हा ग्रंथ भेट दे. ते खुप धार्मिक वृत्तीचे आहेत. शिवाय माझे मित्रही. माझ्या सांगण्याने ते तुला या ग्रंथासाठी योग्य असे बक्षीसही देतील. बक्षीसस्वरुपात तला अनेक गावांची जहागिरीसद्भा देऊ शकतात. भक्त कवी शेतकऱ्याने सांगितले. मी आपल्या शेतात कष्ट करून पिकविलेल्या पिके विकृत माझ्या कुटुंबियांचे पालन पोषण करतो. यापेक्षा जास्त असलेले धन, संपत्ती माझ्या भक्तीमध्ये बाधा उत्पन्न करेल. व मी हा ग्रंथ भगवानांच्या पावनचरित्राला सर्वसामान्यापर्यंत पोहोचविण्यासाठी रचला आहे. धनदौलत व संपत्तीसाठी नाही. संत मग भक्त शतकऱ्याचा विरक्ताचा भावना पाहुन आश्चयचाकत झाल.

०५ सप्टेंबरला जन्मलेल्या लोकांचे भविष्य

स्वभाव : तुमच्या जन्मतारखेवर प्रामुख्याने बुधाचाच प्रभाव आहे. तुमची बुध्दि अतिशय तल्लख आहे. अनेक विषयात तिचा संचार चालतो. अनेक विषयांचे तुम्हाला थोडेफार तरी ज्ञान असते. त्यामुळे तुमचे व्यक्तीमत्व बहुरंगी, बहुढंगी बनते. तुमचे विचार स्पष्ट असतात. ते नेमक्या शब्दात व्यक्त करण्याची कलाही तुम्हाला अवगत असते. बुध्दीला पटल्याखेरीज तुम्ही कोणत्याही गोष्टीचा स्वीकार करीत नाही. शरीरसुखांच्या पाठीमागे धावण्यापेक्षा साहित्य, बौध्दिक करमणूक, काव्यशास्त्रविनोदात तुम्ही आपला आनंद शोधता.

अनेक विषयांचे ज्ञान करून घेतांना एकातरी विषयाचा सखोल अभ्यास, व्यासंग करा. जीवनात बुध्दीइतकेच भावनेलाही महत्व असते याची दखल घ्या. अति विचार, बौध्दिक श्रम यांचा ताण मज्जासंस्थेवर पडल्याने निद्रानाश, पाठीची दुखणी

कार्यक्षेत्र : तर्कशुध्द विचारसरणीला महत्व देणाऱ्या विकली न्यायदान, शास्त्रीय संशोधन यामध्ये तुम्ही विशेष कार्य करू शकाल. ज्ञान व मनोरंजनाचा खजिना खुला करणाऱ्या दूरदर्शन वाहिन्यात लेखक म्हणून गाजाल. पत्रकारितेच्या क्षेत्रातही महत्वाची कामगिरी करू शकाल. जाहिरातक्षेत्रातही आपला ठसा उमटवता येईल. पुस्तकांचे लेखन, मुद्रण, प्रकाशन, वाणिज्य, व्यापारी कंपन्या, दूरसंचार ही अनुकूल क्षेत्रे आहेत.

प्रणयी जीवन : आपला जोडीदार आपल्यासारखाच व्यासंगी, वाचनाची आवड असलेला असावा अशी तुमची अपेक्षा असते. त्याच्या देखणेपणापेक्षा त्याच्या बौध्दिक पातळीला तुम्ही जास्त महत्व देता. शरीरसुखांच्या पाठीमागे धावणाऱ्या भोगवादी वृत्तीच्या माणसांशी तुमचे सूर जुळत नाहीत. २१ एप्रिल ते २० मे मधील व्यक्ती टाळा. मे २१ ते जून २० मधील व्यक्ती निवडा.

वर्षफळ: नशिबाची साथ फारशी मिळणार नाही. स्वतःच्या प्रयत्नावर दुरदर्शीपणा वापरून वाटचाल करावी लागेल. ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये कार्यालयीन समस्या तल्लख बुध्दीने सोडवाल. डिसेंबर जानेवारी मध्ये वैवाहिक जीवनात कट् वक्तव्ये, टीका टाळा. फेब्रुवारी मार्च मध्ये काही धोरणात मूलभूत फेरफार होतील. एप्रिल में मध्ये राजकीय क्षेत्रात प्रतिष्ठेचे स्थान लाभेल. जुलै ऑगस्ट मध्ये शासकीय निविदा कंत्राटे संमत

महत्वाचे वर्ष: ५, १४, २३, ३२, ४१, ५०, ५९, ६८. भाग्यरत्न : पाचू

याच तारेखेची व्यक्ती : डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, गुलझार

हास्यविनोद आमच्या ह्यांना समुद्रातून वाचविणारे तुम्हीच का?'

'हो बाईसाहेब! 'तर मग त्यांची टोपी कुठं आहे!

कोकणवासीयांचा एल्गार... मुंबई-गोवा महामार्गासाठी ५ सप्टेंबरपासून मानवी साखळीद्वारे जनआंदोलन!

'समृद्ध कोकण संघटना' आणि 'कोकण महामार्ग समन्वय समिती'चा पुढाकार, काळी फित लावून संथ गतीने महामार्ग बनवणाऱ्या यंत्रणेविरुद्ध करणार निदर्शन

मुंबई, दि. ४ (प्रतिनिधी) ''मुंबई–गोवा महामार्ग दिरंगाईमुळे कोकणवासीयांचा, प्रवाशांच्या सहनशीलतेचा बांध आता फुटला आहे. तसेच कोकणच्या विकासाच्या दृष्टीने हा महामार्ग बनणे अत्यंत महत्वाचे आहे. कारण याचा परिणाम थेट सर्वसामान्यांच्या जीवनावर होणार असून सर्वांचा प्रवास सुखकर, सुरक्षित होण्यास मदत होईल. त्यामुळे स्वराज्यभूमी कोकण महामार्ग या महत्वपूर्ण जनआंदोलनाचा भाग बनणे मी गरजेचे समजतो.''

अशा भावना आंदोलनाचे

साखळीद्वारे या जनआंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संदर्भात शनिवारी दुपारी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते

या प्रसंगी 'समृद्ध कोकण संघटने'चे संस्थापक संजय यादवराव आणि 'कोकण भूमी प्रतिष्ठान'चे दीपक परब, पियुष बोंगिरवार उपस्थित होते.

मुंबई-गोवा महामार्गाचे काम सुरू होऊन १२ वर्षे उलटली असताना अद्यापही त्याचे काम रखडले आहे. या संथ कामाचा निषेध करत कोकणवासीयांनी एल्गार

आंदोलन कधी आणि कुठे?

५ सप्टेंबर स. १० ते दु. १२ - पोलादपूर, चोळई ते लोहारमाळ ६ सप्टेंबर स. १० ते दु. १२ – संगमेश्वर एसटी स्टॅण्ड समोर ७ सप्टेंबर स. १० ते दु. १२ - पनवेल- पळस्पे ते शिरढोण ७ सप्टेंबर स. १० ते दु. १२- चिपळूण - बहादूरशेख नाका ते पाग नाका ८ सप्टेंबर स. १० ते दु. १२- सिंधुदुर्ग - नांदगाव तिठा ते ओटव फाटा

माजी मुख्य सचिव द.म. सुकथनकर यांनी व्यक्त केल्या. 'समृद्ध कोकण संघटना' आणि 'कोकण महामार्ग समन्वय समिती'च्या वतीने

प्रमुख मार्गदर्शक आणि राज्याचे पुकारला असून ५ ते ८ सप्टेंबर दरम्यान जनआंदोलन होईल. महामार्ग बनवणाऱ्या यंत्रणेविरुद्ध निदर्शन करत काळी साखळीच्या लावून मानवी माध्यमातून पोलादपूर, मानवी चिपळूण, संगमेश्वर, सिंधुदुर्ग,

पनवेल आणि पळस्पे येथे सकाळी १० ते दुपारी १२ दरम्यान आंदोलन करण्यात

बांधकामासाठी जागा विकत घेऊन तो चार वर्षात पूर्ण झाला. महाराष्ट्रातील आदी अनेक महामार्गांच्या प्रकल्पांचे काम पूर्ण झाले. त्या त्या प्रकल्पांमागे राजकीय इच्छाशक्ती दिसते पण ती कोकण महामार्गासाठी दिसत नाही.'' असे मत द.म. सुकथनकर यांनी व्यक्त केले.

दरवर्षीप्रमाणे यंदा देखील गणेशोत्सवाकरिता कोकणात

येणाऱ्या चाकरमान्यांना खड्डेमय महामार्गावरून हाल सहन करत गावी पोहोचावे लागणार आहे. ''दर्जेदार महामार्गाचे स्पप्न दाखवत प्रत्यक्ष मात्र महामार्गाची खड़ूयांमुळे चाळण झाली आहे. महामार्गाच्या दुरावस्थेमुळे अपघात होत असून अनेकांना आपला जीव गमवावा लागला.

या दुरावस्थेला फोडण्यासाठी कोकणातील अनेक संघटना एकवटल्या

सध्याची परिस्थिती लक्षात घेता शांततामय मार्गात हे येणाऱ्या चाकरमान्यांनी काळ्या फिती लावून, आपल्या गाड्यांना झेंडे लावून या आंदोलानात सहभागी व्हावे." असे 'समृद्ध कोकण संघटने'चे संस्थापक संजय यादवराव

कोरोनावायरस (COVID-19)

> ५ ते ९ सप्टेंबर दरम्यान 'कोकण महामार्ग जनजागृती अभियाना'चे आयोजन करण्यात आले असून महामार्गाची दुरावस्था, खड्डे यामुळे प्राण गमावलेल्या नागरिकांना यावेळी श्रद्धांजली वाहिली जाईल.

अशा आहेत मागण्या?

– जाहीर केल्याप्रमाणे पुढील एक वर्षात दर्जेदार आणि खड्डेमुक्त महामार्ग पूर्ण व्हावा.

– शाळा, गावे अशा ठिकाणी अंडरपासची सोय – अपघातासाठी कारणीभूत

असणारी धोकादायक वळणे. घाट शक्य तितके सोपे करावेत. - जेएनपीटी, दिघी, औद्योगिक पट्टा असणाऱ्या

पनवेल ते माणगाव या रस्त्याला सहापदरी करत संपूर्ण सिमेंट रस्ता बनवावा, संपूर्ण सन्हिस

उद्यानाचा लोकार्पण सोहळा संपन्न

मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस

- महामार्गाचे काम पूर्ण झाल्याशिवाय टोल आकारू - डोंगर पोखरण्याऐवजी

महामार्गाच्या – महामार्गावर विविध झाडे

भरावासाठी नदीतील गाळ

लावत हा देशातील सुंदर ग्रीन हायवे बनवावा. – दर २५ किलोमीटरवर

शेतकरी बाजाराची सुविधा



: मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक श्री अनिल कुमार लाहोटी यांनी दि. ३.९.२०२१ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई उपक्रमांवर चर्चा करण्यासाठी मध्य रेल्वे सांस्कृतिक अकादमी (७) ची बैठक घेतली. कला, संगीत आणि नृत्य इत्यादींद्वारे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या जन्मजात सांस्कृतिक प्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी देखील चर्चा करण्यात महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा प्रदर्शित केला ज्यामध्ये श्री अनिल कुमार लाहोटी, महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे आणि श्रीमती मीन लाहोटी, अध्यक्षा, मध्य रेल्वे महिला कल्याण संस्था (पेंध) या प्रसंगी सन्माननीय पाहुणे होते. सेंट्रल रेल्वे ऑफिसर्स असोसिएशन (सीआरओए) द्वारा पायोनियरिंग

मनसेचे खड्यात बसून अनोखे आंदोलन

दि.

(वार्ताहर): दरवर्षी पडतो

पाऊस... दरवर्षी डोंबिवलीतील

रस्त्यावर पडती खड्डे असे

समीकरण आता या शहराबाबत

जुळले आहे. दोन वर्षापूर्वी

महाराष्ट्र निर्माण सेने डोंबिवली

पूर्वेकडील टिळक पुतळ्याजवळ

आंदोलन केले होते. पुन्हा दोन

वर्षानी मनसेचे याचा ठिकाणी

खडूयात बसून अनोखे आंदोलन

केले. सातत्य ठेवत दरवर्षी

प्रमाणे शहरात खड्डे ठेवल्याने

त्यांचे केडीएमसीचे नाव गिनीज

बुक ऑफ रेकोर्ड मध्ये नाव

नोंदवल पाहिजे असा टोला

मनसेने प्रशासनाला लगावला.

डोंबिवलीतील अनेक रस्त्यावर

नव्हे

पडल्याने

तर

त्रास

आहे.

खड्डेच

वाहनचालकांना याचा

सहन करावा लागता

खड्डेच

नागरिकचा

रेल्वेमध्ये त्यांचे स्वागत करण्यात आले. मध्य रेल्वे सांस्कृतिक अकादमी (CRCA-सीआरसीए)च्या कल्पना' सादरीकरण केले. पारंपारिक महाराष्ट्रीयन नृत्य, दिंडी - भगवान विठ्ठल (वारकरी) च्या भक्तांचे भक्तिमय नृत्य आणि दिवा नृत्य इ. सादर करण्यात आले. श्री बी. के. दादाभॉय, अतिरिक्त महाव्यवस्थापक; श्री एस. पंकज, अध्यक्ष, सेंट्रल रेल्वे (सीआरओए) आणि मध्य रेल्वे सांस्कृतिक अकादमी (CRCA-सीआरसीए) आणि उपमहाव्यवस्थापक तसेच मध्य रेल्वेचे विभाग प्रमुख आणि मध्य रेल्वे महिला कल्याण संस्था (CRWWO) च्या कार्यकारी समिती सदस्या यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान सर्व कोविड प्रोटोकॉलचे पालन केले

पालिका आयुक्त डॉ. विजय

शहरातील

यांनी

रस्त्यावर पडलेल्या खड्डे बुजवावे

अशी विनंती नागरिकांनी केली

आहे. मात्र पालिका प्रशासनाचे

याकडे लक्ष नसल्याचा आरोप

पुर्वेकडील तिलक पुतळ्यासमोर

आंदोलन केले. डोंबिवली

शहरातील रस्त्याची अवस्था

दयनीय झाली असून गणपती

बाप्पा त्यांना सुबुद्धी देवो. या

आंदोलनात डोंबिवली शहर

अध्यक्षा मंदा पाटील, प्रतिभा

पाटील, सुमेधा थत्ते, मानली

पेढ्णेकर, रमेश यादव, अरुण

जांभळे, संदीप (रमा) म्हात्रे

गणेश कदम, ओम लोके

श्रीकांत वारंगे, अनिल वल्हेकर,

सुहास काळे, रवी गरुड, विशाल

बडे आदिसह अनेक मनसैनिक

सहभागी झाले होते.

मनसेने

सूर्यवंशी

रोजी कोपर पुलाचा दुरुस्तीसाठी मतदार संघाचे आहे.

अखेर कोपर पुलाच्या लोकापणीची तारीख ठरली

(वार्ताहर): १८ सप्टेंबर २०१८

रेल्वे प्रशासनाने वाहतुकीसाठी बंद केला होता.लॉकडाऊन मध्ये या पुलाचे काम युद्धपातळीवर सुरु होते. कल्याण लोकसभा डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्याने या पुलाचे काम पूर्ण झाले आहे. उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, उपशहरप्रमुख संतोष चव्हाण, विवेक खामकर, उपविभाग प्रमुख प्रथमेश खरात यांनी काही दिवसांपूर्वी पुलाच्या कामाची पाहणी केली होती. गणेशोत्सवाचा आधी कोपर पूल वाहतुकीसाठी खुला केला जाईल आश्वासन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिले. खासदा डॉ शिंदे यांनी जनतेला दिलेले आश्वासन पूर्ण केले असून येत्या ७ तारखेला कोपर पुल वाहतुकस्मिठी खुला होणार याबाबत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना विचारले असता ते म्हणाले, कोपर पुलाचे कामाच्या पाहणीकडे शिवसेनेचे लक्ष होते. लॉकडाऊनध्ये या कामाला अधिक गती मिळाली होती. हा पूल जनतेसाठी लवकरात लवकर सुरु करावा यासाठी शिवसेनेचे प्रयत्न सुरु

माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या निधीतील डोंबिवली, दि.

दि. महाविकास (वार्ताहर) : आघाडीने दोन वर्षात कल्याण पश्चिम विधानसभा मतदार संघात विकासासाठी एकही पैसा निधी आणला नसून माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या निधीतून अजूनही विकासकामे सुरू आहे, हाच देवेंद्र फडणवीस व उद्भव ठाकरे यांच्या काम करण्याच्या पद्धतीत फरक असल्याने आगमी पालिकेच्या निवडणूकांमध्ये भाजपाचीच येणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय पंचायत राज मंत्री कपिल पाटील यांनी केले. कल्याणचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी तत्कालीन

यांच्यामार्फत आणलेल्या विशेष निधीतून मंजुर झालेल्या स्व लक्ष्मीबाई सिताराम कारभारी उद्यानाचा लोकार्पण सोहळा केंद्रीय पंचायतराज मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी आमदार नरेंद्र पवार, जिल्हा अध्यक्ष शशिकांत कांबळे. कल्याण शहर मंडळ प्रेमनाथ म्हात्रे, नगरसेवक पाटील, प्रिया वरूण शमी. गणेश संजय कारभारी. पाटील, कारभारी. प्रकाश सुचिता कारभारी, मेघनाथ भंडारी, जनार्धन कारभारी, कारभारी, विनायक कृष्णा

कारभारी. गणेश गंगाराम कारभारी, कारभारी, प्रविण कारभारी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

उद्यानात व्यायामाची आवड निर्माण व्हावी यासाठी ओपन जिम, मॉर्निंग वॉकसाठी जॉगिंग ट्रॅंक व जेष्ठ नागरिकांसाठी बैठक व्यवस्था तसेच खेळण्यासाठी साहित्य या उद्यानात करून देण्यात आले आहे पर्यावरणाचे राखण्यासाठी विकसित केलेली ही उद्याने पूरक असल्याचेही कपिल पाटील यांनी सांगितले.

दूर. क्र.: +९१-७४००१८६१२१ वेबसाइट: www.aagamcapital.com

व्हीसी/ओएव्हीएम मार्फत २९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजन करण्याकरिता जाहीर सूचना सूचना याद्वारे रोण्यात थेते की, कंपनीच्या समासदांची २९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा कंपनी कायदा, २०१३ (ॲक्ट) च्या सर्व लागू तरतृद सहवाचन नेंशनल सीक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड यांच्याद्वारे प्रदानित व्हिडीओ कॉन्फोरीसंग (व्हीसी)/अन्य ऑडिओ ज्युअल मीन्स (ओएव्हीएम) मार्फत गुरुवार, दि. ३० सप्टेंबर, २०२१ रोजी स. ११.०० वा. आयोजित केली आहे व सीक्युरिटीज ॲन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या नियम अंतर्गत जारी सामान्य सर्व्युलर क्र. दि. ८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२० व ५ में, २०२० अनुक्रमे व दि. १३ जानेवारी, २०२१ (एकत्रितिरिया एम सीए सर्व्युलर्स म्हणून संदर्भित) यांचे मंत्रालय यांच्याद्वारे जारी सर्व्युलर अनुपालन व अन्य लागू तरतूर यांच्यासह कॉर्पोरेट अफेअर्स यांचे मंत्रालय व सीक्युरिटीज ॲन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी सर्क्युलर) द्वारे जारी व सदर एजीएम सूचनेमध्ये पार पडलेल्या व्यवसायांवर विचार विनीमय करण्याकरिता एजीएम एमसीए द्वारे तीन महिने सामान्य विस्तार मंजूर केली आहे. सभासदांनी ॲक्टच्य

त्यांचे संबंधित सर्क्युलर्स यांच्या अंतर्गत ईमेल आयडीच्या नोंदणीकरणाकरिता कंपनीच्या त्यांच्या रजिस्ट्रर व ट्रान्सफर एजन्ट्स आरटीए) सह कंपनी योग्य व्यवस्था करेल. ईमेल आयडीच्या नोंदणीकरणाकरिता प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे

भागधारक ज्यांचे शेअर्स प्रत्यक्ष स्वरूपातील असतील व त्यांनी अद्याप त्यांचे ईमेल आयडी कंपनी/ बँक तपशील यांच्यार

दिनांक: ०४.०९.२०२१

. नोंदणीकरण करावे व जे डिमॅट धारक आहेत त्यांच्यासह संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंट (डीपी) यांच्यासह डिपॉझिटरी पार्टिसिपंटस यांच्यादारे विहित प्रक्रिया पाहाव्यात मतदानामार्फत मतदान पार पाडण्याचे स्वरूप

कंपनी एजीएमच्या सूचनेमध्ये पार पडलेल्या सर्व ठरावांवर मतदान पार पाडण्याकरिता त्यांच्या सर्व सभासदांना परोक्ष ई-मत

सभासदांना विनंती आहे की, त्यांनी एजीएमच्या सूचनेमध्ये पार पडलेल्या सर्व सूचना काळजीपूर्वक वाचाव्या व ई-मतद

यामिनी इन्वेस्टमेंट्स कंपनी लिमिटेडकरित

वंदना अगरवात संचालव डीआयएन : ०२३४७५९३

आगम कॅपिटल लिमिटेड सीआयएन : L.65990MH1991PLC064631

नोंदणीकृत कार्यालय: जागा क्र. २, १ ला मजला, रहिमतुला हाउस, ७ होमजी स्ट्रीट, फोर्ट, मुंबई ४०० ००१ ईमेल : aagamcltd@gmail.com

अनुच्छेद १०३ अंतर्गत कोरमच्या हेतुकरिता व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएममध्ये उपस्थित राहावे वित्तीय वर्ष २०२०–२०२१ करिता एजीएमची सूचना व वार्षिक अहवालाची सूचना व संबंधित सर्क्युलर्स सहवाचन अनुपाल वित्तीय अहवालासह, संचालक मंडळाचा अहवाल, लेखापरीक्षा अहवाल व अन्य आवश्यक दस्तावेच इलेक्ट्रानिक प्रत सर्वे समासद यांना कंपनी वा डगॉझिटरी पार्टिसिपंट्स यांच्यासह नोंदणीकृत ईमेल आयडीवर दि. ०४ सप्टेंबर, २०२१ रोजी प्रत्यक्ष स्वरूपात

वा डिमटेरियलाईज्ड स्वरूपात धारक शेअर्सना कंपनीच्या सभासदांना पाठविण्यात आली आहे. सदर दस्तावेज कंपनीची वेबसाइट अर्थात www.aagamcapital.com वर उपलब्ध आहे व स्टॉक एक्सचेंजची वेबसाइट www.bseindia.com एजीएमची सूचना नॅशनल सीक्युरिटीज डिपॉझिटरीज लिमिटेड <u>www.evoting.nsdl.com</u> वेबसाइट सद्धा उपलब्ध आहे . रोक्ष ई–मतदान प्रक्रियेमध्ये सक्षम भागीदारी मिळविण्याकरिता सभासद ज्यांचे नाव एजीएमच्या सूचनेमध्ये पाठवणी पूर्ण झाली नाही

नोंदणीकृत नाही त्यांनी कृपया त्यांचे ईमेल आयडी कंपनीचे ईमेल आयडी वा आरटीए ईमेल आयडी येथे लेखी स्वरूपात रजिस्ट्रर व शेअर टान्सफर एजन्ट अर्थात मे. बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यांना ईमेल info@bigshareonline.com वर विनंती पाठवावी. यशस्वी नोंदणीकरणानंतर सभासदांनी ईमेल वर एजीएम व वार्षिक अहवाल वित्तीय वर्ष २०२०-२०२ करिताची सॉफ्ट कॉपी पाठवावी व वित्तीय अहवाल यांसह, मंडळ अहवाल, लेखा अहवाल व अन्य आवश्यक दस्तावेज एनएसडीएल यांच्याकड्न एजीएमकरिता सक्षम ई-मतदानाकरिता युजर आयडी व पासवर्ड यांसह ई-मतदानाकरिता प्रक्रिया करून जोडावे. जर ई-मेल आयडी, सभासद यांच्या नोंदणीकरणाच्या संबंधात info@bigshareonline.com व लेखी स्वरूपात व ई-मतदान संबंधित चौकशीकरिता तुम्ही एनएसडीएल evoting@nsdl.co.in वर लेखी स्वरूपात डिमॅट सभासदांकरिता स्थायी नोंदणीकरणाकरिता

ई-मेल आयडीच्या स्थायी नोंदणीकरणाकरिता सूचित करण्यात येते की, सभासद यांना विनंती आहे की, त्यांचे ई-मेल आयडी

सुविधा (परोक्ष ई–मतदान) प्रदान केले आहे. परोक्ष ई–मतदान कालावधीची सुरुवात दि. २७ सप्टेंबर, २०२१ रोजी स. १०.०० सुरु होत आहे व दि. २९ सप्टेंबर, २०२१ रोजी सायं. ५.०० वा. संपत आहे. भागधारक यांना प्रत्यक्ष स्वरूपात व डिमटेरियलाईज्ड स्वरूपात निर्धारित तारीखा अनुसार दि. २३ सप्टेंबर, २०२१ अंतर्गत शेअर्स धारक असल्यास ईलेक्ट्रॉनिकली मतदान करावे. कंपनी सुद्धा एजीएम (ई-मतदान) दरम्यान ई-मतदान प्रणाली मार्फत मतदानाकरिता सुविधा प्रदान केली आहे. एजीएम (परोक्ष ई-मतदान) पूर्वी ई-मतदानाकरिता विस्तृत प्रक्रिया तसेच व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएममध्ये सहभागी होण्याकरिता एजीएम (ई–मतदान) दरम्यान एजीएमच्या सूचनेमध्ये प्रदानित केली आहे. व कंपनी वा डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स यांच्यासह नोंदणीकृत ईमेल आयडी असलेल्या सभासदांना ईमेल द्वारे दि. ०४ सप्टेंबर, २०२१ रोजी एजीएमची सूचना पाठविली

कविता जैन

ठिकाण : मुंबई

कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी

यामिनी इन्वेस्टमेंट्स कंपनी लिमिटेड (सीआयएन : L67120MH1983PLC029133)

नोंदणीकृत कार्यालय: डी-२१५, क्रीस्टल प्लाझा, न्यु लिंक रोड, इन्फिनीटी मॉलच्या समोर, अंधेरी (प), मुंबई ४०० ०५३.

ईमेल : yaminiinvestments@gmail.com वेबसाइट : www.yaminiinvestments.com व्हिडीओ कॉन्फरेंसिंग (व्हीसी)/ अन्य ऑडिओ-व्हिज्युअल मीन्स (ओएव्हीएम) मार्फत आयोजित कंपनीची ३८ वी वार्षिक सर्वसाधारण सभेची सचना

सूचना याद्वारे देण्यात येत आहे की, यामिनी इन्वेस्टमेंट्स कंपनी लिमिटेड यांच्या सभासदांची ३८ वी वार्षिक सर्वसाध सभा ई-मतदान सुविधा मार्फत एजीएमच्या सुचनेमध्ये विहित विचार विनीमय करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरेंसिंग (व्हीसी)/ अन्य ऑडिओ-व्हिज्युअल मीन्स (ओएव्हीएम) मार्फत **सोमवार, दि. २७ सप्टेंबर, २०२१ रोजी** दु. २.०० वा. एजीएमच्या सूचनेमध्ये पार पडलेल्या व्यवसायांवर विचारविनीमय करण्याकरिता आयोजित करण्यात येत आहे कंपनी कायदा. २०१३ (ॲक्ट) च्या लाग तरतदी अनपालन व नियम सीक्यरिटीज ॲन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सर्च अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या नियम अंतर्गत जारी सामान्य सर्क्युलर क्र. दि. ८ एप्रिल् २०२०, १३ एप्रिल, २०२० व ५ मे, २०२० अनुक्रमे व दि. १३ जानेवारी, २०२१ (एकत्रितरित्या एमसीए सर्क्युलर्स म्हणू संदर्भित) यांचे मंत्रालय यांच्याद्वारे जारी सर्क्युलर अनुपालन व अन्य लागु तरतृद यांच्यासह सर्क्युलर क्र. सेबी/एचओ

सीएफडी/सीएमडी/१/सीआयआर/पी/२०२०/७९ दि. १२.०५.२०२० अनुसार व सर्क्युलर क्र. सेबी/एचओ

सीएफडी/ सीएमडी२/ सीआयआर/पी/२०२०/७९ दि. १२ मे, २०२० अनुसार कॉर्पोरेट अफेअर्स यांचे मंत्रालय व

सीक्युरिटीज ॲन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी सर्क्युलर) द्वारे जारी व सदर एजीएम सचनेमध्ये पार पडलेल्य

ग्वसायांवर विचार विनीमय करण्याकरिता एजीएम एमसीए द्वारे तीन महिने सामान्य विस्तार मंजूर केली आहे. सभासदान

ॲक्टच्या अनुच्छेद १०३ अंतर्गत कोरमच्या हेतुकरिता व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएममध्ये उपस्थित राहावे. वरील सर्क्युलर्स अनुपालन एजीएमची सुचना व वार्षिक अहवाल यांची सुचना सभासदांना डिपॉझिटरी पार्टिसिपंटस / कंपनी च्यासह नोंदणीकृत ईमेल आयडीवर ईलेक्ट्रॉनिकली सभासदांना पाठवावी. ३८ वी एजीएमची सदर सूचना व वित्तीय वर्ष २०२०–२१ करिता वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाइर www.yaminiinvestments.com व एनएसडीएल वेबसाइट evoting@nsdl.co.in व स्टॉक

क्सचेंज अर्थात बीएसई लिमिटेड www.bseindia.com वर उपलब्ध आहे. एजीएम सूचनेमध्ये पार पडलेल्या ठरावांकरिता ई-मतदानाकरिता ईमेल आयडीचे नोंदणीकरण व युजर आयडी व पासवर्ड प्रक्रिया करण्याकरिता डिपॉझिटरीजसह नोंदणीकत नसलेले ईमेल आयडी व सभासदांर्च

. प्रत्यक्ष स्वरूपातील भागधारक यांकरिता : आवश्यक तपशील जसे फोलिओ क.. भागधारकाचे नाव. शेअर सर्टिफिके (पढ़ील व मागील) यांची स्कॅन्ड प्रत), पॅन (पॅन कार्डची सेल्फ अटेस्टेड स्कॅन्ड प्रत), आधार (आधार कार्डची सेल्फ अटेस्टेड स्कॅन्ड प्रत) कंपनी यांना ईमेल द्वारे/आरटीए ईमेल आयडी द्वारे yaminiinvestments@gmail. com/RTA ईमेल admin@skylinerta.com वर विनंती पाठवावी.

ी. डिमॅट स्वरूपातील भागधारक यांकरिता : कपया डिमॅट खाते तपशील प्रदान करावा (सीडीएसएल-१६ डिजीट लाभार्थी आयडी वा एनएसडीएल १६ डिजीट डीपीआयडी + सीएलआयडी), नाव, क्लाएंट मास्टर वा स्थायी खात अहवाल यांची प्रत, पॅन (पॅन कार्डची सेल्फ अटेस्टेड स्कॅन्ड प्रत), आधार (आधार कार्डची सेल्फ अटेस्टेड स्कॅन्ड प्रत कंपनी/आरटीए ईमेल आयडी yaminiinvestments@gmail.com/RTA ईमेल admin@

skylinerta.com वर विनंती पाठवावी. सभासदांना ईमेल विनंती evoting@nsdl.co.in वर युजर आयडी व पासवर्ड प्रदान करून पॉईंट (ए) वा (बी) निर्देशित करून सभासदांना पाठवावे

२. ई-मतदान मार्फत मतदान करण्याचे स्वरूप :

. सभासदांना एजीएमच्या ठिकाणी परोक्ष ई-मतदान सुविधा मार्फत एजीएमची सूचनेमध्ये पार पडलेल्या ठरावांवर विचा

विनिमय करून मतदान करण्याची संधी देण्यात आली आहे. बी. सेबी सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/ सीएफडी/ सीएमडी/सीआयआर/पी/२०२०/२४२ दि. ९ डिसेंबर, २०२०

अनुसार ई-मतदान प्रक्रिया एनएसडीएल व/वा सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड वा डिपॉझिटरी पार्टिसिपंटस यांच्यासह त्यांच्या डिमॅट खात्यामध्ये वेबसाइट मार्फत लॉगीन क्रेडेशिअल मार्फत ई-मतदान प्रक्रिया करत सी. ३८ व्या एजीएमच्या सूचनेमध्ये प्रदानित एजीएमच्या ठिकाणी परोक्ष ई–मतदान व ई–मतदानाची प्रक्रिया

डी. एजीएमच्या ठिकाणी ईलेक्टॉनिकली मतदान करणे आवश्यक आहे व परोक्ष ई–मतदान मार्फत करावे व एजीएमच्य

सभासदानी <u>www.evoting.nsdl.com</u> मार्फत व्हीसी/ ओएव्हीएम मार्फत एजजीमध्ये उपस्थित राहावे. विस्तत प्रक्रिया सचनेमध्ये विहित व्हीसी / ओएव्हीएम मार्फत एजीमध्ये उपस्थित हराहण्याकरिता विस्तत प्रक्रिया. भासदांनी कृपया सूचनेमध्ये पार पडलेल्या सर्व सूचनांची नोंद घ्यावी (ईलेक्ट्रॉनिकली पाठविलेले) व विवरण तसेच ज़ीएममध्ये जोडले जाण्याकरिता तपशील एजीएममध्ये ई–मतदान व परोक्ष ई–मतदानामार्फत मतदान करावे.